

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत
भंडारा जिल्ह्यातील ९१४ वैयक्तिक घरकुल
लाभार्थ्यांच्या प्रस्तावास कार्योत्तर मान्यता व
निधी उपलब्ध करुन देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक: यचमु-२०२३/प्र.क्र.५०५/योजना-१

नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : ०८ डिसेंबर, २०२३.

- संदर्भ:-** १) शासन निर्णय, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१,
दिनांक २४/१/२०१८.
- २) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-
२०१७/प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक ८/१/२०१९.
- ३) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/
प्र.क्र.६०/विजाभज-१, दिनांक ८/३/२०१९.
- ४) शासन शुध्दीपत्रक, विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र.गृनियो-२०१७/प्र.क्र.६०/
विजाभज-१, दिनांक ११/९/२०१९.
- ५) सहायक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांचे क्र.५०४, दि.१४.०२.२०२२ व क्र.२९२०,
दि.११.१०.२०२२ रोजीचे पत्र.

शासन निर्णय:-

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ व शासन शुध्दीपत्रक संदर्भ क्र. २ ते ४ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत / घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २५.०१.२०२२ व २३.०८.२०२२ रोजी झालेल्या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या भंडारा जिल्ह्यातील ९१४ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांचा प्रस्ताव संदर्भ क्र.५ च्या पत्रान्वये शासनास प्राप्त झाला आहे.

२. सदरहू प्रस्तावांच्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता भंडारा जिल्ह्यातील ९१४ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना (परिशिष्ट-अ प्रमाणे) कार्योत्तर मान्यता आणि सदरहू लाभार्थ्यांकरिता प्रति लाभार्थी रु.१.३० लक्ष प्रमाणे रु.११,८८,२०,०००/- (अक्षरी रुपये अकरा कोटी अठ्याऐशी लक्ष वीस हजार फक्त) व ४ टक्के प्रशासकीय निधी (प्रति घरकुल रु.५२००/- प्रमाणे) रु.४७,५२,८००/- (अक्षरी रुपये सत्तेचाळीस लक्ष बावन्न हजार आठशे फक्त) अशा एकूण रु.१२,३५,७२,८००/- (अक्षरी रुपये बारा कोटी पस्तीस लक्ष बाहत्तर हजार आठशे फक्त) इतक्या निधीस शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सदरहू निधीपैकी तूर्त रु.३,००,००,०००/- (अक्षरी रुपये तीन कोटी फक्त) इतका निधी वितरीत करण्यात येत असून उर्वरित निधी या योजनेतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार अदा करण्यात येईल.

३. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतर्गत सोबतच्या परिशिष्ट-अ मधील ९१४ वैयक्तिक घरकुल लाभार्थ्यांना सदरहू मान्यता खालील अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
 १. भंडारा जिल्हास्तरीय समितीने पात्र ठरवलेल्या व छाननीअंती अंतिम केलेल्या लाभार्थ्यांपैकी फक्त सोबत जोडण्यात आलेल्या “परिशिष्ट-अ”मध्ये नमूद पात्र लाभार्थ्यांनाच सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
 २. सर्व लाभार्थी विजाभज प्रवर्गातील वैयक्तिक जात प्रमाणपत्र धारक असणे बंधनकारक असून अशाच व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहिल.
 ३. ज्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र आहे त्याच व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहिल दुसऱ्या व्यक्तीस लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 ४. या योजनेतर्गत लाभार्थ्यांना सन २०२२-२३ या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक राहिल.
 ५. सर्व लाभार्थ्यांना आदेशाच्या दिनांकापासून एका महिन्यात अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
 ६. लाभार्थ्यांपैकी एखाद्या व्यक्तीच्या नावात, पालकाच्या/वडीलांच्या नावात अथवा आडनावात तफावत असल्यास ती तफावत दुर करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या नावाचा, पालकाच्या नावाचा व आडनावाचा पुरावा सादर करणे आवश्यक राहिल. नाव/आडनावातील तफावत दुर न झाल्यास अशा व्यक्तीस सदरहू योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.
 ७. पात्र लाभार्थ्यांची नावे दुबार झाल्यास सदरहू नावे वगळून शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करावी.
 ८. जिल्हास्तरीय समितीने संदर्भाधिन शासन निर्णय/शुद्धीपत्रकांतील अटी व शर्तीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४. सदरहू प्रकरणी लाभार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांची व अटीची पूर्तता झाल्याची खातरजमा करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, भंडारा व सहायक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांची राहिल.
५. सदरहू निधी वितरीत करण्यासाठी उप सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना “नियंत्रक अधिकारी” तसेच सहायक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांना “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्यात येत आहे. आहरण व संवितरण अधिकारी यांनी आवश्यक तरतूद संबंधित यंत्रणेस वितरीत करावी. तसेच कामाबाबतचा अहवाल वेळोवेळी शासनास सादर करावा.
६. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, भंडारा व सहायक आयुक्त, समाज कल्याण, भंडारा यांनी सर्व अटी व शर्तीच्या पूर्ततेशिवाय निधी खर्च करू नये. तसेच याकरीता कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त निधी मंजूर केला जाणार नाही.

७. याबाबतचा खर्च सन २०२३-२४ या वित्तीय वर्षात मागणी झेडजी-३, मुख्य लेखाशिर्ष २२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास वर्ग यांचे कल्याण, ०३ मागासवर्गाचे कल्याण, (०१) (०३) विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्याकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (२२२५-ई ८२१) ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षाखाली वित्तीय वर्ष २०२३-२४ करीता प्राप्त आर्थिक तरतूदीतून भागविण्यात यावा.

८. याद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापाल व शासनास सादर करण्याची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकारी यांची राहिल.

९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३१२०८१६१५३०१३३४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कैलास साळुंके)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. प्रधान सचिव, (इतर मागास बहुजन कल्याण विभाग) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
३. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) (लेखा परीक्षा) महाराष्ट्र १/२, मुंबई/ नागपूर.
४. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई.
५. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, भंडारा.
६. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे.
७. प्रादेशिक उपसंचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग (प्रादेशिक), नागपूर.
८. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, भंडारा.
९. सहायक आयुक्त, समाजकल्याण, भंडारा.
१०. जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा.
११. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
१२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/भंडारा.
१३. जिल्हा कोषागार अधिकारी, भंडारा.
१४. कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प), इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५. निवड नस्ती (योजना-१).

इतर मागास बहुजन कल्याण विभाग

शासन निर्णय क्रमांक : यचमु-२०२३/प्र.क्र.५०५/योजना-१

दिनांक :- ०८ डिसेंबर, २०२३

परिशिष्ट-अ

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेतर्गत सन २०२३-२४ करीता कार्योत्तर मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या भंडारा जिल्ह्यातील ९१४ लाभार्थ्यांची यादी.

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
१	सिताराम तुकाराम कामथे मु. मुरमाडी पो. सावरी ता. लाखनी जि. भंडारा
२	रमेश लक्ष्मण वलथरे, मु. पाथरी, पो. खराशी ता. लाखनी जि. भंडारा
३	शंकर मोतीराम सोनटक्के मु. मुरमाडी पो. सावरी ता. लाखनी जि. भंडारा
४	मेघनाथ बाळकृष्ण मेश्राम मु. पो. मुरमाडी/तुप ता.लाखनी जि. भंडारा
५	अंकोश रावजी कोसरे मु. निमगाव पो. पालांदूर ता. लाखनी जि. भंडारा
६	अंताराम राजिराम दिघोरे गु. निमगाव पो. पालांदूर ता. लाखनी जि. भंडारा
७	शंकर किसन कोसरे मु. निमगाव पो. पालांदूर ता. लाखनी जि. भंडारा
८	गंगाराम तुकाराम नान्हे मु. निमगाव पो. पालांदूर ता. लाखनी जि. भंडारा
९	सुनिल तानबा नागपुरे मु.निमगाव पो. पालांदूर ता.लाखनी जि. भंडारा
१०	शिवा माणिकजी बावणे,मु.पो.किटाडी ता.लाखनी जि. भंडारा
११	श्रीधर शंकर कोसरे मु. निमगाव पो. पालांदूर ता.लाखनी जि. भंडारा
१२	सत्यवान गुलाब कोसरे मु.निमगाव पो.पालांदूर ता.लाखनी जि. भंडारा
१३	उदाराम तुकडु खेडकर मु. मोरगाव पो.सालेभाटा ता.लाखनी जि.भंडारा
१४	दामोधर चंभरु खेडकर मु.मोरगाव पो.सालेभाटा ता.लाखनी जि. भंडारा
१५	विकास गोंगल खेडकर मु. मोरगाव पो. सालेभाटा ता.लाखनी जि. भंडारा
१६	वंदना धनराज बावणे मु. मोरगाव पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
१७	राकेश देवराम खेडीकर मु.केसलवाडा/पवार पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
१८	टेकचंद परसराम दिघोरे मु.केसलवाडा/पवार पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
१९	त्रिदेवल किसन नान्हे मु. केसलवाडा/पवार पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
२०	अमित आनंदराव खेडीकर मु. केसलवाडा/पवार पो. सालेभाटा ता.लाखनी जि. भंडारा
२१	संजय लक्ष्मण नान्हे मु.केसलवाडा/पवार पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
२२	प्रवेश देवराम खेडीकर मु.केसलवाडा/पवार पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
२३	नितीनप्रकाश हरिचंद्र लोखंडे मु. पो. कोलारी ता. लाखनी जि. भंडारा
२४	संजु महादेव मेश्राम मु. पो. कोलारी ता. लाखनी जि. भंडारा
२५	भारत घनश्याम सोनवाने मु. पो. कोलारी ता. लाखनी जि. भंडारा-..

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
२६	प्रभावती दिवारु कांबळे मु.पो. चान्ना ता. लाखनी जि. भंडारा
२७	सुरेश दिवाएं कांबळे मु. पो. चान्ना ता. लाखनी जि भंडारा
२८	नथ्यु परसराम मेश्राम मु. पो. चान्ना ता. लाखनी जि. भंडारा
२९	उदेभान तीमा कांबळे मु. पो. चान्ना ता. लाखनी जि. भंडारा
३०	ताराचंद ईस्तारी मेश्राम मु.पो. चान्ना ता. लाखनी जि, भंडारा
३१	राजकुमार दोडकु मेश्राम यु.पो. चान्ना ता. लाखनी जि. भंडारा
३२	सिमा ग्यानीराम कांबळे मु.पो. चान्ना ता. लाखनी जि भंडारा
३३	मुनेश्वर शिवराम कांबळे मु. पो. चान्ना ता. लाखनी जि. भंडारा
३४	मोतीराम मारोती शेंडे मु. पो. चान्ना ता. लाखनी जि. भंडारा
३५	अरुण श्रीपत कांबळे मु. पो. चान्ना ता. लाखनी जि . भंडारा
३६	रविंद्र शामराव शेंडे मु.पो. चान्ना ता. लाखनी जि, भंडारा
३७	गौरव मन्साराम कांबळे मु.पो. चान्ना ता. लाखनी जि. भंडारा
३८	रामलाल नारायन कांबळे मु. पो. चान्ना ता. लाखनी जि भंडारा
३९	शामराव मुरलीधर शेंडे मु. पो. चान्ना ता. लाखनी जि. भंडारा
४०	नितीन हरिभाउ कांबळे मु. पो. चान्ना ता. लाखनी जि. भंडारा
४१	अंनिल मयाराम डोंगरवार मु. पो. चान्ना ता. लाखनी जि. भंडारा
४२	संदिप शामराव शेंडे मु. पो. चान्ना ता. लाखनी जि. भंडारा
४३	हरि जगण कांबळे मु.पो. चान्ना ता. लाखनी जि. भंडारा
४४	मनिराम सोनबा कांबळे मु. पो. चान्ना ता. लाखनी जि भंडारा
४५	अरविंद शामराव शेंडे मु. पो. चान्ना ता.लाखनी जि. गंडारा
४६	विनोद दशरथ कांबळे मु. पो. चान्ना ता. लाखनी जि. भंडारा
४७	कुसुम मयाराम डोंगरवार मु. पो. चान्ना ता. लाखनी जि. भंडारा
४८	विलास दशरथ कांबळे मु. पो. चान्ना ता.लाखनी जि भंडारा
४९	धनपाल केवळराम शेंडे मु. + पो. चान्ना ता. लाखनी जि.भंडारा
५०	गिरधर तुळशीराम कांबळे मु. सिपेवाडा पो. चान्ना ता.लाखनी जि.भंडारा
५१	मारोती लव्हा कांबळे मु. सिपेवाडा पो. चान्ना ता.लाखनी जि.भंडारा
५२	देवाजी घुसा कांबळे मु . सिपेवाडा पो. चान्ना ता.लाखनी जि.भंडारा
५३	ईस्तारी रामदास मेश्राम मु. सिपेवाडा पो. चान्ना ता. लाखनी जि. भंडारा
५४	रमेश सोविंदा मेश्राम मु. सिपेवाडा पो. चान्ना ता. लाखनी जि भंडारा
५५	दुर्गाप्रसाद माउराव कांबळे मु. सिपेवाडा पो. चान्ना ता. लाखनी जि. भंडारा
५६	संदिप भाउराव कांबळे मु. सिपेवाडा पो. चान्ना ता. लाखनी जि.भंडारा
५७	प्रल्हाद उका मेश्राम मु. सिपेवाडा पो. चान्ना ता. लाखनी जि भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
५८	राजेश तुळशिराम कांबळे मु. सिपेवाडा पो. चात्रा ता. लाखनी जि. भंडारा
५९	भारत दशरथ चाचेरे मु. पो. सेलोटी ता. लाखनी जि. भंडारा
६०	दसाराम किसन मेश्राम मु.पो. सेलोटी ता. लाखनी जि भंडारा
६१	प्रभु मनिराम चाचेरे मु.पो. सेलोटी ता. लाखनी जि. भंडारा
६२	देविदास भगवान चाचेरे मु. पो. सेलोटी ता. लाखनी जि. भंडारा
६३	केशव झिबल चाचेरे मु.पो. सेलोटी ता. लाखनी जि भंडारा
६४	हिरामन माधव सोनटक्के मु. पो. सेलोटी ता. लाखनी जि. भंडारा
६५	शिवपंत दसाराम चाचेरे मु. पो. लाखोरी ता.लाखनी जि. भंडारा
६६	हरिदास यादोराव खेडकर मु. पो. लाखोरी ता. लाखनी जि. भंडारा
६७	मोरेश्वर सखाराम दिघोरे मु. पो. किटाडी ता. लाखनी जि. भंडारा
६८	मनोहर फत्तु नान्हे मु. ईसापुर पो. गुरढा ता. लाखनी जि भंडारा
६९	विश्वनाथ जानबा मेश्राम मु. मेंढा पो. भुगाव ता. लाखनी जि. भंडारा
७०	संतोष शंकर मेश्राम मु. पो. भुगाव ता. लाखनी जि. भंडारा
७१	रुपचंद अर्जुण बोंदरे मु. परसोडी पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
७२	रविद्र वासुदेव दिघोरे मु. परसोडी पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
७३	शिवशंकर शामराव मांढरे मु. परसोडी पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
७४	महेंद्र वासुदेव दिघोरे मु. परसोडी पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
७५	अमित तुळशिराम दिघोरे मु. परसोडी पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
७६	देवचंद अर्जुन बोंदरे मु. परसोडी पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
७७	मंगेश मोरेश्वर दिघोरे मु.परसोडी पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
७८	संजय केवळराम सोनटक्के मु. परसोडी पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
७९	सिमा मार्कड सोनटक्के मु. परसोडी पो. सालेभाटा ता. लाखनी जि, भंडारा
८०	विजय शिवा बोदरे मु. परसोडी पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
८१	रेखा धर्मेद्र दिघोरे मु. परसोडी पो. सालेभाटा ता. लाखनी जि. भंडारा
८२	मनोज जगण बिलोने मु.परसोडी पो. सालेभाटा ता. लाखनी जि भंडारा
८३	व्यंकट दुर्योधन भानारकर मु. परसोडी पो. सालेभाटा ता.लाखनी जि भंडारा
८४	नामदेव रामा कामथे, मु. बोरगांव पो.लाखोरी ता.लाखणी, भंडारा
८५	विलास धनराज कामथे, मु. बोरगांव पो. लाखोरी ता.लाखणी, भंडारा
८६	पुंडलीक वासुदेव मेश्राम, मु. चिखलाबोडी,पो.रेंगेपार कोटा,लाखणी
८७	विलास सकरु नान्हे, मु. पो. गडेगाव, ता.लाखणी, जि. भंडारा
८८	कैलास सकरु नान्हे, मु.पो. गडेगाव, ता.लाखणी,जि. भंडारा
८९	उत्तम मंगरु नगरे, मु. पो. गडेगाव, ता.लाखणी, जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
९०	शरद रविंद्र नान्हे, मु. पो. गडेगाव, ता.लाखणी, जि.भंडारा
९१	कुंजन नारायण बावणे, मु. पो. गडेगाव, ता.लाखणी, जि. भंडारा
९२	भंगवान देविदास कुंभरे, मु. पो. गडेगाव, ता.लाखणी, जि. भंडारा
९३	प्रमोद सुभाष नान्हे, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी, जि. भंडारा
९४	मंगल लक्ष्मण मोहनकर, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी, जि. भंडारा
९५	मधुकर इस्तारी नान्हे, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी, जि. भंडारा
९६	नारायण काशिराम बावणे, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी, जि. भंडारा
९७	श्रीराम नारायण बावणे, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी, जि. भंडारा
९८	जितेंद्र श्रीराम नान्हे, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी, जि. भंडारा
९९	प्रकाश सुभाष नान्हे, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी, जि. भंडारा
१००	आत्माराम यादोराव शेंडे, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी, जि. भंडारा
१०१	सत्यभामा सकरु नान्हे, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी.जि. भंडारा
१०२	प्रकाश मधुकरजी नान्हे, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी, जि. भंडारा
१०३	देविदास मधुकरजी नान्हे, मु. पो. गडेगाव, ता.लाखणी, जि. भंडारा
१०४	गौराबाई महादेव नान्हे, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी, जि. भंडारा
१०५	सुमन पंढरी मांढरे, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी, जि. भंडारा
१०६	भोजराम पतिराम नगरे, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी, जि. भंडारा
१०७	सुनंदा किशोर बावणे, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी, जि. भंडारा
१०८	कमला पतिराम नगरे, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी, जि. भंडारा
१०९	सतिश रविंद्र नान्हे, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी, जि. भंडारा
११०	सुशिल लच्छीराम बावणे, मु. पो. गडेगाव, ता. लाखणी, जि. भंडारा
१११	शिवशंकर हरी दिघोरे मु.किटाडी, ता. लाखणी जि. भंडारा
११२	हरीचंद्र अर्जुन नान्हे मु.किटाडी, ता.लाखणी जि. भंडारा
११३	ज्ञानेश्वर शंकर गोंधळे, मु.पो. मुरमाडी/तुप.ता.लाखणी, जि. भंडारा
११४	संजय देविदास मेश्राम, मु.पो. मुरमाडी/तुप.ता.लाखणी, जि. भंडारा
११५	तुकाराम कवळु खेडकर, मु. मांगली, पो.किटाडी, ता.लाखणी, जि. भंडारा.
११६	पंढरी व्यंकट वलथरे, मु. पाथरी, पो. खराशी, ता.लाखणी, जि.भंडारा.
११७	धनंजय रामनाथ वलथरे, मु. पाथरी, पो. खराशी, ता.लाखणी, जि.भंडारा.
११८	किशोर मोतीराम मेश्राम, मु. पाथरी, पो. खराशी, ता.लाखणी, जि.भंडारा.
११९	जैराम सुका मेश्राम, मु. पाथरी, पो. खराशी, ता. लाखणी, जि. भंडारा.
१२०	चेतन मेघनाथ मेश्राम, मु. पाथरी, पो. खराशी, ता. लाखणी, जि. भंडारा.
१२१	मोresh्वर दामा दिघोरे, मु. सालेभाटा, ता. लाखणी, जि. भंडारा.

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
१२२	निलकंठ विठठल पचारे, मु.सालेभाटा, ता.लाखणी, जि. भंडारा.
१२३	सुहास भगीरथ मेश्राम, मु. सालेभाटा, ता. लाखणी, जि. भंडारा.
१२४	मिन्नकुमार विश्वनाथ दिघोरे, मु. सालेभाटा, ता. लाखणी, जि. भंडारा.
१२५	अनिल पांडुरंग दिघोरे, मु. सालेभाटा, ता. लाखणी, जि. भंडारा.
१२६	नितीन गेंडरु दिघोरे, मु. सालेभाटा, ता. लाखणी, जि. भंडारा.
१२७	तुषार वासुदेव मेश्राम, मु.सालेभाटा, ता.लाखणी, जि. भंडारा.
१२८	दिलीप प्रकाश दिघोरे, मु. सालेभाटा, ता. लाखणी, जि. भंडारा.
१२९	दशरथ बळीराम चाचेरे, मु. सालेभाटा, ता. लाखणी, जि. भंडारा.
१३०	सुहास शिखराम कामथे, मु.सालेभाटा, ता. लाखणी, जि. भंडारा.
१३१	नथ्यु धनपाल मेश्राम, मु. सालेभाटा, ता. लाखणी, जि. भंडारा.
१३२	धनश्याम बकाराम कामथे, मु. सालेभाटा, ता. लाखणी, जि. भंडारा.
१३३	मुरलीधर उदाजी दिघोरे मु. सालेभाटा, ता. लाखणी, जि. भंडारा.
१३४	अतुल रमेश कामथें मुं. सालेभाटा, ता. लाखणी, जि. भंडारा.
१३५	सुभाष यादव चाचेरे मु. सालेभाटा, ता. लाखणी, जि. भंडारा.
१३६	पदमाकर भरत चाचेरे मु. सालेभाटा, ता. लाखणी, जि. भंडारा.
१३७	लता शंकर दिघोरे, मु. सेलोटी, ता. लाखणी, जि. भंडारा.
१३८	अल्का सुरेश दिघोरे, मु. सेलोटी ता. लाखणी, जि. भंडारा.
१३९	ताराचंद सोमा दिघोरे, मु. सावरी/मु. ता. लाखणी जि भंडारा
१४०	जिवतु मंगरुजी मांढरे, मु. सावरी/मुं.ता. लाखणी जि. भंडारा
१४१	मनोहर आत्मारामजी दिघोरे, मु.सावरी/मु. ता. लाखणी जि. भंडारा
१४२	विश्वजित रामनाथ वलथरे, मु. पाथरी, पो. खराशी, ता. लाखणी
१४३	प्रभु बक्षी चाचेरे, वार्ड न.२, सावरी, ता. लाखणी
१४४	नवसागर येकुजी बोरकर, मु. बोरगांव, पो. लाखोरी, ता.लाखणी, जि.भंडारा
१४५	रसिका तेजराम मेश्राम, मु. डोंगरगाव/सा. पो. मुरमाडी/तुप, लाखणी
१४६	जंगदिश भागवत मेश्राम, मु. डोंगरगाव/सा.पो.मुरमाडी/तुप, लाखणी
१४७	रामेश्वर तुलशिराम मेश्राम, मु. डोंगरगाव/सा.पो.मुरमाडी/तुप, लाखणी
१४८	कुसन साधो मेश्राम, मु. डोंगरगाव/सा.पो.मुरमाडी/तुप, लाखणी
१४९	वसंत साधो मेश्राम, मु. डोंगरगाव/सा.पो.मुरमाडी/तुप, लाखणी
१५०	सुवर्णा राजकुमार बावणे, मु. डोंगरगाव/सा.पो.मुरमाडी/तुप, लाखणी
१५१	रुपचंद माधो मेश्राम, मु. गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखणी जि भंडारा
१५२	धर्मा राजाराम मेश्राम,मु.गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता.लाखणी जि. भंडारा
१५३	कोदु गणा दिघोरे, मु.गराडा, पो.केसलवाडा/वाघ ता.लाखणी जि भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
१५४	हिवराज डोमा नान्हे, मु. गराडा, पो.केसलवाडा/वाघ ता.लाखनी जि.भंडारा
१५५	देविदास श्रावण मेश्राम, मु.गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि. भंडारा
१५६	किशोर हरकु चाचेरे, मु. सालेमाटा ता. लाखनी जि. भंडारा
१५७	हेमराज ईस्तारी दिघोरे, मु. गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता.लाखनी जि. भंडारा
१५८	शालीक देवाजी दिघोरे, मु. गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि.भंडारा
१५९	बळीराम कोदु दिघोरे, मु.गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि.भंडारा
१६०	ताराचंद नारायण कांबळे, मु. गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि. भंडारा
१६१	जितेंद्र नारायण मेश्राम, मु. गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि. भंडारा
१६२	मोरेश्वर दशरु मेश्राम, मु. गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि. भंडारा
१६३	विठठल सुकल बागळे, मु. गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि. भंडारा
१६४	अंतारात विश्वनाथ मेश्राम, मु. गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि. भंडारा
१६५	दामोधर देवाजी दिघोरे, मु. गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि. भंडारा
१६६	मोहन रुपचंद मेश्राम, मु. गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि. भंडारा
१६७	मधुकर बाबुराव नान्हे, मु.गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि. भंडारा
१६८	जयसिंग रुपचंद मेश्राम, मु. गराडा, पो.केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि. भंडारा
१६९	पृथ्वीराज सुदाम कांबळे, मु. गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि भंडारा
१७०	मनोहर बाबुराव नान्हे, मु. गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि. भंडारा
१७१	प्रमोद गुरुदास मेश्राम, मु.गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि. भंडारा
१७२	राजीराम विठोबा दिघोरे, मु. गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि. भंडारा
१७३	अरुण नारायण मेश्राम, मु. गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता.लाखनी जि.भंडारा
१७४	शांताराम विश्वनाथ मेश्राम, मु. गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि. भंडारा
१७५	कुंभराव झीटू मेश्राम, मु. गराडा, पो. केसलवाडा/वाघ ता. लाखनी जि भंडारा
१७६	विनोद सोमा कुभंले, मु. पो. किटाडी, ता. लाखनी जि भंडारा
१७७	किशोर रायभान मानकर, मु. मांगली, पो. किटाडी, ता. लाखनी, जि. भंडारा
१७८	चोपराम सिताराम कामथे, मु. मुरमाडी/सा.ता.लाखनी, जि. भंडारा
१७९	श्रावण झाडु वलथरे मु. निलागोंदी. ता. लाखनी, जि. भंडारा
१८०	बकाराम माधो शेंडे मु. निलागोंदी. ता. लाखनी, जि. भंडारा
१८१	महेश ईशाक शेंडे मु. निलागोंदी. ता. लाखनी, जि. भंडारा
१८२	रमेश महागु शेंडे मु. निलागोंदी.ता. लाखनी, जि. भंडारा
१८३	रामकृष्ण दसाराम मेश्राम मु. निलागोंदी.ता.लाखणी, जि. भंडारा
१८४	तुळशिदास मोरेश्वर दिघोरे, मु.पो.सालेभाटा, ता.लाखणी, भंडारा
१८५	भगवान उमराव ठाकरे, मु. पो. सालेभाटा, ता.लाखणी, भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
१८६	विनायक घनश्याम कामथे, मु. पो. सालेभाटा, ता. लाखणी, भंडारा
१८७	शामदास नंदलाल मेश्राम, मु. सामेवाडा पो. पिंपळगाव ता. लाखणी, भंडारा
१८८	रामचंद्र मारोती कांबळे, मु. सिपेवाडा पो. चान्ना ता. लाखणी, भंडारा
१८९	कृष्णकुमार सुभाष मांडरे मु. विहीरगाव पो. खापा ता. मोहाडी जि. भंडारा
१९०	धर्मेंद्र सुभाष मांडरे मु. विहीरगाव पो. खापा ता. मोहाडी जि. भंडारा
१९१	राजेंद्र सुभाष मांडरे मु. विहीरगाव पो. खापा ता. मोहाडी जि. भंडारा
१९२	जितेंद्र सुभाष मांडरे मु. विहीरगाव पो. खापा ता. मोहाडी जि. भंडारा
१९३	रविंद्र घोंडु बावणे मु. सिरसोली पो. कान्हळगाव ता. मोहाडी जि. भंडारा
१९४	बंडु नारायण कांबळे मु. महालगाव/मोरगाव पो. कान्हळगाव ता. मोहाडी जि. भंडारा
१९५	ईस्तारी महादेव केवट मु. वरठी पो. वरठी ता. मोहाडी जि. भंडारा
१९६	शालु राजु शहारे मु. वरठी पो. वरठी ता. मोहाडी जि. भंडारा
१९७	सुनिता गोपाल बचेरे मु. वरठी पो. वरठी ता. मोहाडी जि. भंडारा
१९८	सुनिता सैसराम शेंडे मु. वरठी पो. वरठी ता. मोहाडी जि. भंडारा
१९९	भुषनकुमार महादेव मोहनकर रा. धोप पो. जांब ता. मोहाडी जि. भंडारा
२००	रामराव देवराव कोसरे रा. खैरलांजी पो. कांद्री ता. मोहाडी जि. भंडारा
२०१	दिवारु बुधा मोहनकर रा. दुउळगाव पो. जांब ता. मोहाडी जि. भंडारा
२०२	दुर्योधन बारीकराव मांडरे, मु. पचारा, पो. येरली, ता.तुमसर
२०३	दुर्गाबाई रुपचंद मेश्राम, मु. पचारा, पो. येरली, ता.तुमसर
२०४	मायाबाई राजेश चाचीरे मु. पचारा, पो. येरली, ता.तुमसर
२०५	चंद्रकला उरकुड चाचीरे, मु. पचारा, पो. येरली, ता.तुमसर
२०६	प्रमोद राधेश्याम चाचीरे, मु. पचारा, पो. येरली, ता.तुमसर
२०७	भक्त प्रल्हाद बारीकराव मांडरे, मु. पचारा, पो. येरली, ता. तुमसर
२०८	वासुदेव महादेव बांगडे, मु. बपेरा (आं) पो.सालई, ता.तुमसर
२०९	पुरुषोत्तम तुळशिराम मेश्राम, मु.पो. आष्टी, ता. तुमसर
२१०	बाळकृष्ण पांडुरंग शेंडे, मु. पो. आष्टी, ता. तुमसर
२११	विनोद प्रभुदास केवट, मु.पो. आष्टी, ता.तुमसर
२१२	पांडुरंग गंगाराम शेंडे, मु. पो. आष्टी, ता.तुमसर
२१३	रवी पांडुरंग शेंडे, मु. पो. आष्टी, ता. तुमसर
२१४	शिवाजी भदु सहारे, मु.पचारा, पो. येरली ता.तुमसर
२१५	फुलचंद सकटु मेश्राम, मु. पो. आष्टी, ता.तुमसर
२१६	श्रीकृष्ण सिताराम शेंडे, मु. पो. आष्टी, ता.तुमसर
२१७	राजकुमार श्रावण मडावी मु.पो. आष्टी, ता. तुमसर

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
२१८	मोरेश्वर श्रावण मडावे मु. पो. आष्टी, ता.तुमसर
२१९	विकेश रामदयाल मेश्राम मु.पो. आष्टी, ता.तुमसर
२२०	राखीचंद फुलचंद मेश्राम मु. पो. आष्टी, ता.तुमसर
२२१	रेवनाथ गळीराम शेंडे मु. पो. आष्टी, ता.तुमसर
२२२	गुलाब तुलशीराम केवट मु.पो. आष्टी, ता.तुमसर
२२३	गजानन फुलचंद मेश्राम मु. पो. आष्टी, ता.तुमसर
२२४	शंकर गोंदु केवट मु.पो. आष्टी, ता.तुमसर
२२५	सुरेश दयाराम चाचेरे, मु. मच्छेरा, पो. सिहोरा, तुमसर
२२६	लखनलाल मोडकु मेहर, मु.पो.आलेसुर, ता.तुमसर
२२७	पुरुषोत्तम महादेव मेहर, मु.पो.आलेसुरला
२२८	तुमसर कन्हैया पांडुरंग मेश्राम, मु.आग्री पो. येरली, तुमसर
२२९	मुकेश पांडुरंग मेश्राम, मु. आग्री पो. येरली, तुमसर
२३०	रविंद्र नंदराम मेश्राम, मु. मुरली पो. सिहोरा, तुमसर
२३१	अभिमन जबरु मेश्राम, मु. मुरली पो. सिहोरा, तुमसर
२३२	लालचंद ओळगु मेश्राम, मु. मुरली पो. सिहोरा, तुमसर
२३३	नामदेव सुकराम मेश्राम, मु. मुरली पो. सिहोरा, तुमसर
२३४	मनगुरु शामराव उके, मु. मुरली पो. सिहोरा, तुमसर
२३५	आत्माराम हगरु मेश्राम, मु. मुरली पो. सिहोरा, तुमसर
२३६	देवेंद्र देवदास पंधराम, मु. तुडका, पो. देव्हाडी, तुमसर
२३७	दिवाकर देवदास पंधराम, मु. तुडका, पो. देव्हाडी, तुमसर
२३८	नत्थू श्रीपत उके, मु. सुकळी नकुल, पो. बपेरा, तुमसर
२३९	लच्छू श्रीपत उके, मु. सुकळी नकुल, पो. बपेरा, तुमसर
२४०	कोमल सुखदास उक्के, मु. सुकळी नकुल, पो. बपेरा, तुमसर
२४१	रमेश काशीराम कांबळे, मु. पो. देव्हाडी, तुमसर
२४२	किशोर गोविंदा दुधभुरे, मु. पो. देव्हाडी, तुमसर
२४३	प्रकाश श्रीराम चाचीरे, मु.पो.खापा, तुमसर
२४४	सतीश चिंधु बावणे, मु.पो.खापा, तुमसर
२४५	निलकंठ धोंडु सातदेवे, मु. महालगाव, पो.बपेरा, तुमसर
२४६	शिवदयाल जगन मेश्राम, मु. पो. आष्टी, तुमसर
२४७	यशवंत सोमा मोहनकर, मु. पिपरीया, तुमसर
२४८	गोविंदराव सोमा मोहनकर, मु. पिपरीया, तुमसर
२४९	कृष्णागर देवराम शिवरकर, मु. पिटेसुर, पो. जांब, तुमसर

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
२५०	सुनिता दावजी गराट, मु. पो. लेंडेझरी, तुमसर
२५१	विलास किसन गराट, मु. पो. लेंडेझरी, तुमसर
२५२	अजय मारोती कामथे, मु. पो. लेंडेझरी, तुमसर
२५३	शैलेश किसना अरबट मु. पो. लेंडेझरी, तुमसर
२५४	उमेश श्रीराम गराट मु. पो. लेंडेझरी, तुमसर
२५५	कुंडलिक अमृत अरबट मु. पो. लेंडेझरी, तुमसर
२५६	विजय श्रीराम गराट मु. पो. लेंडेझरी, तुमसर
२५७	सुप्रिया गणेश सतदेवे, मु. महालगाव, पो.बपेरा, तुमसर
२५८	मनोहर तिमा मेश्राम, मु. महालगाव, पो.बपेरा, तुमसर
२५९	राजेंद्र ब्रिजलाल सातदेवे, मु. महालगाव, पो. बपेरा, तुमसर
२६०	संदिप संजय मेश्राम, मु. मुरली, पो. सिहोरा, तुमसर
२६१	अनिल श्रावण मेश्राम, मु. मुरली, पो. सिहोरा, तुमसर
२६२	हिवराज जेटु गेडाम मु. जमनापुर पो. सेंदुरवाफा ता. साकोली जि. भंडारा
२६३	प्रमोद शंकर शिवरकर मु. गिरोला पो. मिरेगाव ता. साकोली जि. भंडारा
२६४	राजेश लक्ष्मण चाचेरे मु. गिरोला पो. मिरेगाव ता. साकोली जि. भंडारा
२६५	सुनिता बळीराम दिघोरे मु. गिरोला पो. मिरेगाव ता. साकोली जि. भंडारा
२६६	चरन रामचंद्र शेंदरे मु. जांभळी/खां. पो. मालुटोला ता. साकोली जि. भंडारा
२६७	राकेश लक्ष्मण दुधबर्वे मु. गडकुंभली पो. ता. साकोली जि. भंडारा
२६८	विनोद बनिराम नान्हे मु. गडकुंभली पो.ता. साकोली जि. भंडारा
२६९	विजय सदाराम नान्हे मु. गडकुंभली पो. ता. साकोली जि. भंडारा
२७०	दुर्गा रजीन पंडेल मु. गडकुंभली पो. +ता. साकोली जि. भंडारा
२७१	वासुदेव गुलाब चंदनबटवे मु. गडकुंभली पो. ता. साकोली जि. भंडारा
२७२	रुषीश्वर गुलाब चंदनबटवे मु. गडकुंभली पो. ता. साकोली जि. भंडारा.
२७३	पतीराम गोसाई नान्हे मु. गडकुंभली पो. ता. साकोली जि. भंडारा
२७४	बळीराम गोसाई नान्हे मु. गडकुंभली पो. ता. साकोली जि. भंडारा
२७५	राजकुमार शिवराम दुधबर्वे मु. गडकुंभली पो+ता. साकोली जि. भंडारा
२७६	हरिदास सुखराम नान्हे मु.गडकुंभली पो. ता. साकोली जि. भंडारा
२७७	आशा चंद्रभान खेडकर मु. धर्मापुरी पो. कुंभली ता. साकोली जि. भंडारा
२७८	मंगरु धाडु खेडकर मु. धर्मापुरी पो. कुंभली ता. साकोली जि. भंडारा
२७९	हेमराज खुशाल कुंभरे मु. धर्मापुरी पो. कुंभली ता. साकोली जि. भंडारा
२८०	दिनेश सदाशिव कुंभरे मु. धर्मापुरी पो. कुंभली ता. साकोली जि. भंडारा
२८१	जिजाबाई दुधराम कुंभरे मु. धर्मापुरी पो. कुंभली ता. साकोली जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
२८२	लुंगानाथ दामुनाथ ठाकरे मु. धर्मापुरी पो. कुंभली ता. साकोली जि. भंडारा
२८३	डुडेश्वर बारकु बर्वे मु. धर्मापुरी पो. कुंभली ता. साकोली जि. भंडारा
२८४	नरेश बारकु बर्वे मु. धर्मापुरी पो. कुंभली ता. साकोली जि. भंडारा
२८५	नरेश बारकु बर्वे मु. धर्मापुरी पो. कुंभली ता. साकोली जि. भंडारा
२८६	लताबाई रामुनाथ ठाकरे मु. धर्मापुरी पो. कुंभली ता. साकोली जि. भंडारा
२८७	नामदेव फत्तु गेडाम मु. विहीरगाव/यु. पो. सानगडी ता. साकोली जि. भंडारा
२८८	फागो भिवा सिदीमेश्राम मु. विहीरगाव/बु. पो. सानगडी ता. साकोली जि. भंडारा
२८९	सर्वा सिंदी मेश्राम मु. विहीरगाव/दु. पो. सानगडी ता. साकोली जि. भंडारा
२९०	धनीराम धनराज शिवप्रसाद चंदनबटवे मु. पो. कुंभली ता. साकोली जि. भंडारा
२९१	सुरेश दिवारु भानारकर मु. पो. कुंभली ता. साकोली जि. भंडारा
२९२	लक्ष्मण बुधा पंधरे मु. पो. कुंभली ता. साकोली जि. भंडारा
२९३	हेमराज सहसराम गेडाम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
२९४	रेखा चिरंजीव गेडाम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
२९५	अशोक मुरलीधर गेडाम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
२९६	मार्तंड यशवंत गेडाम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
२९७	गिरधारी सुधिर गेडाम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
२९८	दिलीप सुकल शेंडे मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
२९९	गेडाम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
३००	वसंता नत्थू उर्मीला हरि गेडाम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
३०१	कृष्णा यशवंत गेडाम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
३०२	दिलीप फत्तु गेडाम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा बस
३०३	कुंडलीक रतीराम गेडाम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
३०४	संतोष जगन्नाथ मेश्राम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
३०५	मधुकर शंकर गेडाम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
३०६	हरीराम इसराम गेडाम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
३०७	दछ वाल्मीक आसाराम मानकर मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
३०८	दिवारु कचरु गेडाम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
३०९	आनंदराव कचरु गेडाम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
३१०	धनंजय तेजराम गेडाम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
३११	सुभाष यशवंत गेडाम मु. किन्ही पो. ऐकोडी ता. साकोली जि. भंडारा
३१२	ईश्वर तुकाराम नान्हे मु. ढोलसर पो. सरांडी ता. लाखांदुर जि. भंडारा
३१३	बाळकृष्ण मारोती तांदुळकर मु. कन्हाळगाव पो. पिंपळगाव ता. लाखांदुर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
३१४	सुंदराबाई गोविंदा दिघोरे मु. कन्हाळगाव पो. पिंपळगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
३१५	नामदेव मुखरु कोल्हे मु.पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३१६	नितेश नामदेव दिघोरे मु.पो. सोनी ता.लाखांदूर जि.भंडारा
३१७	विठठल आसाराम कोल्हे मु. पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३१८	सुनिता कुशन दिघोरे मु.+पो. सोनी ता.लाखांदूर जि. भंडारा
३१९	ज्ञानेश्वर मारोती दिघोरे मु.पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३२०	विनोद हारि वाघधरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३२१	नामदेव धोंडु दिघोरे मु. इंदोरा पो. सोनी ता.लाखांदूर जि.भंडारा
३२२	और खुशाल तुळशिराम दिघोरे मु. इंदोरा पो.सोनी ता.लाखांदूर जि.भंडारा
३२३	मुखरु सोमाजी कोल्हे मु. पो. सोनी ता.लाखांदूर जि.भंडारा
३२४	विजय देवचंद कांबळे मु. मांडळ पो. भागडी ता.लाखांदूर जि.भंडारा
३२५	हिरोज शंकर कांबळे मु. मांडळ पो भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
३२६	निरोज शंकर कांबळे मु. मांडळ पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
३२७	निलकंठ राजीराम शहारे, मु.पो. पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि. भंडारा
३२८	विठोबा शिवराम शहारे, मु.पो. पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि. भंडारा
३२९	सुधाकर लक्ष्मण मेश्राम, मु.पो. पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि. भंडारा
३३०	हनाजी शिवराम कुंभरे मु.पो.पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि.भंडारा
३३१	विजय श्रीराम गेडाम, मु.पो. पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि. भंडारा
३३२	पांडुरंग फत्तुजी बावणे, मु.पो. पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि. भंडारा
३३३	टोमेश्वर पांडुरंग बावणे, मु.पो. पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि. भंडारा
३३४	व्यंकट शंकर कुंभरे, मु.पो. पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि. भंडारा
३३५	गजानन हनाजी कुंभरे, मु.पो. पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि. भंडारा
३३६	सुखदेव सेगो मेश्राम, मु.पो. पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि. भंडारा
३३७	सदाराम आडकु शेंडे, मु.पो.पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि. भंडारा
३३८	रावजी सखाराम मेश्राम, मु.पो.पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि. भंडारा
३३९	मदन रावजी मेश्राम, मु.पो. पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि.भंडारा
३४०	दुधराम नामदेव मेश्राम मु.पो.पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि.भंडारा
३४१	उध्दव इसरु शेंडे, मु.पो. पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि. भंडारा
३४२	विनोद आनंदराव शहारे, मु.पो.पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि.भंडारा
३४३	सेवक पांडुरंग बावणे, मु.पो.पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि. भंडारा
३४४	नारायण रामाजी कुंभरे, मु.पो.पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि.भंडारा
३४५	अरविंद रावजी मेश्राम, मु. पो.पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि.भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
३४६	फाल्गुन नारायण मेश्राम मु. पो. पिंपळगाव को. ता.लाखांदूर जि.भंडारा
३४७	महादेव विठोबा मारबते मु.पो. मासळ ता.लाखांदूर जि.भंडारा
३४८	देवराम भिवा मेश्राम मु. धर्मापुरी पो. बारव्हाता. लाखांदूर जि.भंडारा
३४९	बळीराम देवराम मेश्राम मु. धर्मापुरी पो. बारव्हा ता. लाखांदूर जि.भंडारा
३५०	सुरेश जगन शेंडे मु.धर्मापुरी पो.बारव्हा ता.लाखांदूर जि.भंडारा
३५१	ज्योतिराव सुखदेव मेश्राम मु.धर्मापुरी पो.बारव्हा ता.लाखांदूर जि.भंडारा
३५२	आनंदराव फत्तू शेंडे मु.धर्मापुरी पो.बारव्हा ता.लाखांदूर जि.भंडारा
३५३	आनंदा रतन कांबळे मु.धर्मापुरी पो.बारव्हा ता.लाखांदूर जि.भंडारा
३५४	संतोष कान्हू कांबळे मु. धर्मापुरी पो.बारव्हा ता.लाखांदूर जि.भंडारा
३५५	संतोष हिलकु शेंडे मु. धर्मापुरी पो.बारव्हा ता.लाखांदूर जि.भंडारा
३५६	जगन नारायण शेंडे मु. धर्मापुरी पो.बारव्हा ता.लाखांदूर जि.भंडारा
३५७	सुभाष राजीराम शेंडे मु.धर्मापुरी पो.बारव्हा ता.लाखांदूर जि.भंडारा
३५८	दिपक शालिक शेंडे मु.धर्मापुरी पो.बारव्हा ता.लाखांदूर जि.भंडारा
३५९	संजय राजीराम शेंडे मु. धर्मापुरी पो.बारव्हा ता.लाखांदूर जि.भंडारा
३६०	डाकराम हिरामण शेंडे मु.धर्मापुरी पो.बारव्हा ता.लाखांदूर जि.भंडारा
३६१	शरद देविदास शेंडे मु.धर्मापुरी पो.बारव्हा ता.लाखांदूर जि.भंडारा
३६२	जगदीश हरिश्चंद्र शेंडे मु.धर्मापुरी पो.बारव्हा ता.लाखांदूर जि.भंडारा
३६३	अरविंद सहादेव शेंडे मु.धर्मापुरी पो.बारव्हा ता.लाखांदूर जि.भंडारा
३६४	मोरेश्वर नत्थू शेंडे मु. धर्मापुरी पो. बारव्हा ता.लाखांदूर जि.भंडारा
३६५	राम रतिराम शेंडे मु. धर्मापुरी पो. बारव्हा ता. लाखांदूर जि.भंडारा
३६६	विलास कान्हू कांबळे मु. धर्मापुरी पो. बारव्हा ता. लाखांदूर जि. भंडारा
३६७	छगन जोतिराम दिघोरे मु.आवली पो. सोनी ता. लाखांदूर जि.भंडारा
३६८	नाजुक दिवारू दिघोरे मु.आवली पो. सोनी ता. लाखांदूर जि.भंडारा
३६९	विनोद भगवान कुंभरे मु. कन्हाळगाव पो. पिंपळगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
३७०	विष्णुदास भगवान कुंभरे मु.कन्हाळगाव पो. पिंपळगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
३७१	जोगेंद्र गणेश तिवरकर मु.कन्हाळगाव पो. पिंपळगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
३७२	श्रीकृष्ण जागो नान्हे मु. सोनेगाव पो. हरदोली ता. लाखांदूर जि. भंडारा
३७३	श्रीकांत मारोती वाघधरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३७४	हरिचंद्र दिवारू शहारे मु.पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३७५	ज्ञानेश्वर काशिराम कोल्हे मु. पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३७६	प्रमोद हरी वाघधरे मु.इंदोरा पो. सोनी ता. लाखांदूर जि.भंडारा
३७७	बाबुराव सखाराम दिघोरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
३७८	नाशिकेत बाबुराव दिघोरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३७९	रामचंद्र आसाराम कोल्हे मु.पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३८०	विनोद मनोहर दिघोरे मु.पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३८१	हरी बळीराम कोल्हे मु.पो. सोनी ता. लाखांदूर जि.भंडारा
३८२	जयदेव मुरारी वाकेकार मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३८३	जयश्वर मारोती दिघोरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३८४	सुखदेव धोंडू दिघोरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३८५	कुशन अंताराम दिघोरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३८६	अणिकराव मारोती दिघोरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३८७	हनुमान ददू दिघोरे मु.पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३८८	महेंद्र श्रावण कामथे मु.पो. सोनी ता. लाखांदूर जि.भंडारा
३८९	जीवन मोतीराम कुंभले मु.पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३९०	लक्ष्मण संभा नागपुरे मु.पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३९१	अनिल श्रीराम पचारे मु.पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३९२	गोविंदा गोमा भानारकर मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३९३	मोतीराम शिवराम दिघोरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदूर जि.भंडारा
३९४	शालिकराम महादेव गेडाम मु.पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
३९५	जगदीश कारू शहारे मु. मालदा पो. दिघोरी/मोठी ता. लाखांदूर जि. भंडारा
३९६	ज्ञानेश्वर जगदीश शहारे मु. मालदा पो. दिघोरी/मोठी ता. लाखांदूर जि. भंडारा
३९७	प्रमोद जगदीश शहारे मु. मालदा पो. दिघोरी/मोठी ता. लाखांदूर जि. भंडारा
३९८	भालचंद्र दामोधर शहारे मु. मालदा पो. दिघोरी/मोठी ता. लाखांदूर जि. भंडारा
३९९	दामोधर कारू शहारे मु. मालदा पो. दिघोरी/मोठी ता. लाखांदूर जि. भंडारा
४००	प्रशांत रुपचंद बावणे मु. मुर्झा पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४०१	जितेंद्र दादाजी बावणे मु. ढोलसर पो. सरांडी/बु. ता. लाखांदूर जि. भंडारा
४०२	शेषाबाई दादाजी बावणे मु. ढोलसर पो. सरांडी/बु. ता. लाखांदूर जि.भंडारा
४०३	लक्ष्मण प्रभु भानारकर मु. ढोलसर पो. सरांडी/बु. ता.लाखांदूर जि. भंडारा
४०४	मधुकर नथू भानारकर मु. ढोलसर पो. सरांडी/बु. ता. लाखांदूर जि. भंडारा
४०५	माधो मारोती नान्हे मु. ढोलसर पो. सरांडी/बु. ता. लाखांदूर जि. भंडारा
४०६	देविदास बकाराम नान्हे मु. ढोलसर पो. सरांडी/बु. ता. लाखांदूर जि. भंडारा
४०७	शत्रुघ्न प्रभू भानारकर मु. ढोलसर पो. सरांडी/बु. ता. लाखांदूर जि. भंडारा
४०८	प्रदिप गोपाळ बावणे मु. ढोलसर पो. सरांडी/बु. ता. लाखांदूर जि. भंडारा
४०९	झिंगर कटू मेश्राम मु. ढोलसर पो. सरांडी/बु. ता. लाखांदूर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
४१०	अविनाश शंकर नान्हे मु. ढोलसर पो. सरांडी/बु. ता. लाखांदूर जि. भंडारा
४११	सदाशिव नत्थू भानारकर मु. ढोलसर पो. सरांडी/बु. ता. लाखांदूर जि. भंडारा
४१२	दिपक लव्हा नान्हे मु. ढोलसर पो. सरांडी/बु. ता. लाखांदूर जि. भंडारा
४१३	राजेश शालिक शेंडे मु. ढोलसर पो. सरांडी/बु. ता. लाखांदूर जि. भंडारा
४१४	राहुल आडकु कांबळे मु. मांढळ पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४१५	सुभाष रामकृष्ण मुंदलकार मु. मांढळ पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४१६	संदिप माणिक शहारे मु. मांढळ पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४१७	गोविंदा अर्जुन कांबळे मु. मांढळ पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४१८	प्रभाकर श्रावण कांबळे मु. मांढळ पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४१९	मनोज शंकर कांबळे मु. मांढळ पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४२०	नीलकंठ तुकाराम भोपे मु. मांढळ पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४२१	प्रदिप माणिक शहारे मु. मांढळ पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४२२	सुरेश दयाराम शहारे मु. मांढळ पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४२३	सुरेश देवराम मेश्राम मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४२४	इस्तारी काशीराम मेश्राम मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४२५	देवराम सुकाजी मेश्राम मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४२६	रवी देवाजी शहारे मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४२७	सुनील हरिचंद्र मेश्राम मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४२८	शामकरण रामजी शहारे मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४२९	कैलास पतिराम मेश्राम मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४३०	कैलास रामजी शहारे मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४३१	ब्रिजलाल पतिराम मेश्राम मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४३२	महेंद्र तुकाराम शहारे मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४३३	उत्तम नारायण मेश्राम मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४३४	दिलीप महेंद्र शहारे मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४३५	राजरतन गजानन मेश्राम मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४३६	मनोहर रुषी शहारे मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४३७	अभिमन शालीकराम मेश्राम मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४३८	मनोहर महागा मेश्राम मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४३९	रुषी हेडकु शहारे मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४४०	महादेव जगण मेश्राम मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४४१	ग्यानेश्वर रुषी शहारे मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
४४२	जयपाल महागा मेश्राम मु. पो. पारडी ता.लाखांदूर जि. भंडारा
४४३	रामलाल हेडकु शहारे मु. पो. पारडी ता.लाखांदूर जि. भंडारा
४४४	पतीराम शिवा मेश्राम मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४४५	रामप्रसाद रुषी शहारे मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४४६	दयाराम शिवा मेश्राम मु. पो. पारडी ता.लाखांदूर जि.भंडारा
४४७	तेजराम श्रावण मेश्राम मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४४८	तुकाराम जेगो शहारे मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४४९	उध्दव नारायन मेश्राम मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४५०	सुभाष ईस्तारी मेश्राम मु. पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
४५१	मुखरन सिताराम सतिमेश्राम मु. जैतपुर पो. बारव्हा ता. लाखांदूर जि. भंडारा
४५२	दुर्योधन गना मेश्राम मु. जैतपुर पो. बारव्हा ता. लाखांदुर जि. भंडारा
४५३	सुनिल मुखरन सतिमेश्राम मु. जैतपुर पो. बारव्हा ता. लाखांदुर जि. भंडारा
४५४	अजय रामदास उके मु.जैतपुर पो. बारव्हा ता. लाखांदुर जि. भंडारा
४५५	छबीलाल रामदास उके मु. जैतपुर पो. बारव्हा ता. लाखांदुर जि. भंडारा
४५६	रावजी चेपा सतिमेश्राम मु. जैतपुर पो. बारव्हा ता. लाखांदुर जि. भंडारा
४५७	मन्साराम चेपा सतिमेश्राम मु. जैतपुर पो. बारव्हा ता.लाखांदूर जि. भंडारा
४५८	गजानन मंगर पचारे मु. पो. बेलाटी ता. लाखांदुर जि. भंडारा
४५९	पुंडलीक मंगरु पचारे मु.पो.बेलाटी ता. लाखांदूर जि. भंडारा
४६०	दत्तदिगांबर चुन्नीलाल वाकेकार मु: आसोला पो. कुडेगाव ता. लाखांदुर जि. भंडारा
४६१	यादव कट्टु मेश्राम मु. ढोलसर पो. सरांडी/बुज ता. लाखांदुर जि. भंडारा
४६२	डोमा नान्हे मु. पालेपेंढरी पो. बेलाटी ता. लाखांदुर जि. भंडारा
४६३	निताराम सुरेश किसन नान्हे मु. पालेपेंढरी पो. बेलाटी ता. लाखांदुर जि. भंडारा
४६४	चंद्रदिप भाडुराव नान्हे मु. पालेपेंढरी पो. बेलाटी ता. लाखांदुर जि. भंडारा
४६५	शंकर किशन शहारे मु. पो. विरली/बुज ता.लाखांदुर जि. भंडारा
४६६	सोमेश्वर कवडु शहारे मु. पो. विरली/बुज ता.लाखांदुर जि. भंडारा
४६७	कुशन हुला शहारे मु. आसोला पो. कुडेगाव ता.लाखांदुर जि. भंडारा
४६८	मुखरन फत्तु नान्हे मु. आसोला पो. कुडेगाव ता. लाखांदुर जि. भंडारा
४६९	शंकर तुळशीराम नान्हे मु. आसोला पो. कुडेगाव ता. लाखांदुर जि. भंडारा
४७०	देवाजी पंढरी शहारे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
४७१	निलकंठ शिवराम दिघोरे मु. चप्राड पो. सोनी ता.लाखांदूर जि. भंडारा
४७२	नितेश निलकंठ दिघोरे मु. चनाड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
४७३	विशाल महादेव दिघोरे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
४७४	संजय महादेव दिघोरे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
४७५	लक्ष्मण किसन दिघोरे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
४७६	दुधराम शंकर दिघोरे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
४७७	लोकेश दुधराम दिघोरे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
४७८	शिवदास रामभाऊ नान्हे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह. ता. लाखांदूर जि. भंडारा
४७९	चंद्रशेखर कारुजी वागधरे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह. ता. लाखांदुर जि. भंडारा
४८०	हिरामन नकटु वलथरे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह. ता. लाखांदुर जि. भंडारा
४८१	जंगल महागु कांबळे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह. ता. लाखांदूर जि. भंडारा
४८२	होमराज श्रावन बावणे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह. ता. लाखांदूर जि. भंडारा
४८३	मनोहर डुकुरु सोनवाने मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह. ता. लाखांदूर जि. भंडारा
४८४	किशोर टिकाराम शेंडे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह. ता. लाखांदूर जि. भंडारा
४८५	गोविंदा भिवा वाघधरे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह. ता. लाखांदुर जि. भंडारा
४८६	महादेव गोपाल दिघोरे मु. दोनाड पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
४८७	संजेश ताराचंद मेश्राम मु. दोनाड पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
४८८	रामलाल वासुदेव दिघोरे मु. पो. मासळ ता. लाखांदुर जि. भंडारा
४८९	श्रावन सदा मारबते मु. पो. ओपारा ता. लाखांदुर जि. भंडारा
४९०	गोविंदा माधो मारबते मु. पो. ओपारा ता. लाखांदुर जि. भंडारा
४९१	देविदास सदाराम मारबते मु. पो. ओपारा ता. लाखांदुर जि. भंडारा
४९२	व्यंकट जगण मुददलकर मु. पो. ओपारा ता. लाखांदूर जि. भंडारा
४९३	बच्चुराम शंकर सोनटक्के मु. पो. ओपारा ता. लाखांदूर जि. भंडारा
४९४	महेश श्रावण मारबते मु. पो. ओपारा ता. लाखांदुर जि. भंडारा
४९५	संतोष महादेव सोनटक्के मु. पो. ओपारा ता. लाखांदूर जि. भंडारा
४९६	अनिल शामराव मेश्राम मु. पो. भागडी ता. लाखांदुर जि. भंडारा
४९७	हरिचंद्र गणपत उके मु. पो. भागडी ता. लाखांदुर जि. भंडारा
४९८	एकनाथ सखाराम उके मु. पो. भागडी ता. लाखांदुर जि. भंडारा
४९९	प्रभाकर विठठल भारती मु. पो. भागडी ता. लाखांदुर जि. भंडारा
५००	श्यामराव तुकाराम मेश्राम मु. पो. भागडी ता. लाखांदुर जि. भंडारा
५०१	विश्वनाथ ईस्तारी उके मु. पो. भागडी ता. लाखांदुर जि. भंडारा
५०२	भगवान कोदुजी मेश्राम मु. पो. भागडी ता. लाखांदुर जि. भंडारा
५०३	माधव सोमा उके मु. पो. भागडी ता. लाखांदुर जि. भंडारा
५०४	रामकृष्ण तुकाराम शेंडे मु. पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
५०५	मुरलीधर धर्मा मेश्राम मु. पो. भागडी ता. लाखांदुर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
५०६	प्रकाश मखरु शेंडे मु.पो. भागडी ता.लाखांदुर जि.भंडारा
५०७	भारत बक्षी मेश्राम मु.पो. भागडी ता.लाखांदूर जि. भंडारा
५०८	ओमप्रकाश नथ्यू शेंडे मु.पो. भागडी ता. लाखांदुर जि. भंडारा
५०९	वसंता मनोहर मेश्राम मु.पो. भागडी ता.लाखांदुर जि. भंडारा
५१०	मधुकर लहु मेश्राम मु.पो. भागडी ता.लाखांदुर जि. भंडारा
५११	रविंद्र झिबल हजारें मु.पो. भागडी ता.लाखांदुर जि.भंडारा
५१२	जगदिश कचरु उके मु.पो. भागडी ता.लाखांदूर जि. भंडारा
५१३	राजेश सुखराम मेश्राम मु.पो. भागडी ता.लाखांदुर जि. भंडारा
५१४	कचरु सखाराम उके मु.पो. भागडी ता.लाखांदुर जि. भंडारा
५१५	शंकर बक्षी मेश्राम मु.पो. भागडी ता.लाखांदुर जि. भंडारा
५१६	श्रावण महादेव वलथरे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह. ता.लाखांदुर जि. भंडारा
५१७	आसाराम मखरु मेश्राम मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह. ता. लाखांदुर जि. भंडारा
५१८	निलकंठ हिरामन वलथरे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह. ता. लाखांदूर जि. भंडारा
५१९	राजकुमार भिवाजी वाघधरे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह. ता.लाखांदुर जि. भंडारा
५२०	लोकेश टिकाराम शेंडे मु, मडेघाट पो. पिंपळगाव/कोह. ता.लाखांदुर जि. भंडारा
५२१	नागो तुळशिराम वाघधरे मु. मडेघाट पो.पिंपळगाव/कोह. ता.लाखांदुर जि. भंडारा
५२२	नानाजी तुळशिराम बाघधरे मु. मडेघाट पो.पिंपळगाव/कोह. ता.लाखांदुर जि. भंडारा
५२३	दिनेश मंगरजी मेश्राम मु. करांडला पो. विरली ता. लाखांदुर जि. भंडारा
५२४	नरेश मारोती मेश्राम मु.करांडला पो. विरली ता.लाखांदुर जि. भंडारा
५२५	प्रकाश बाळकृष्ण मेश्राम मु.करांडला पो. विरली ता. लाखांदुर जि. भंडारा
५२६	रामकृष्ण वकीरा मेश्राम मु. करांडला पो. विरली ता. लाखांदुर जि. भंडारा
५२७	रमेश श्रीराम मेश्राम मु.करांडला पो. विरली ता. लाखांदुर जि. भंडारा
५२८	बाळकृष्ण वकीरा मेश्राम मु.करांडला पो. विरली ता. लाखांदुर जि. भंडारा
५२९	किशोर श्रावण गोंधळे मु. करांडला पो. विरली ता.लाखांदुर जि. भंडारा
५३०	गणेश मारोती मेश्राम मु. करांडला पो. विरली ता. लाखांदुर जि.भंडारा
५३१	किशोर दयाराम राजभोयर मु. करांडला पो. विरली ता.लाखांदूर जि.भंडारा
५३२	गजानन नामदेव मेश्राम मु.करांडला पो. विरली ता.लाखांदुर जि. भंडारा
५३३	हरिचंद्र सकरु कांबळे मु. मडेघाट पो. पिंपळगाव / कोह ता. लाखांदुर जि. भंडारा
५३४	ईस्तारी दशरथ शहारे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह ता. लाखांदुर जि. भंडारा
५३५	रामाजी डोमाजी गोंधळे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह ता.लाखांदुर जि. भंडारा
५३६	शंकर नारायन कुंभले मु.मडेघाट पो. पिंपळगाव / कोह ता. लाखांदूर जि. भंडारा
५३७	सुरेश तुळशिराम वाघधरे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह ता.लाखांदुर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
५३८	नारायण लक्ष्मण कुंभले मु.मडेघाट पो. पिंपळगाव/कोह ता. लाखांदुर जि.भंडारा
५३९	अरुण मोतीराम वलथरे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह ता.लाखांदुर जि. भंडारा
५४०	मारोती सदाशिव वाघधरे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/कोह ता. लाखांदुर जि.भंडारा
५४१	वैभव तुलाराम पचारे मु. खैरना पो. मोहरना ता. लाखांदुर जि. भंडारा
५४२	मानिक आडकु भानारकर मु. खैरना पो. मोहरना ता. लाखांदुर जि. भंडारा
५४३	श्रीराम अंताराम भानारकर मु.खैरना पो. मोहरना ता.लाखांदूर जि. भंडारा
५४४	सुभाष मनिराम भानारकर मु.खैरना पो. मोहरना ता.लाखांदुर जि. भंडारा
५४५	रामलाल वातु पचारे मु.खैरना पो. मोहरना ता. लाखांदुर जि. भंडारा
५४६	क्रिष्णा माधोजी शिवरकर मु. खैरना पो. मोहरना ता. लाखांदुर जि. भंडारा
५४७	पुंडलीक भिवा पचारे मु. खैरना पो. मोहरना ता. लाखांदुर जि. भंडारा
५४८	विश्वनाथ गोमा चाचेरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५४९	विजय रामदास नागपुरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५५०	सरिता विजय शहारे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
५५१	श्रीराम निबा नागपुरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५५२	ज्ञानेश्वर मोतीराम नागपुरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५५३	श्रीधर गोमा चाचेरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
५५४	दिलीपकुमार मोतीराम नागपुरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५५५	रामदास घुसा मेश्राम मु. ईटान पो. ईटान ता.लाखांदुर जि. भंडारा
५५६	गजानन नकटु दिघोरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
५५७	देवराम मुरारी बावणे मु. ईटान पो. ईटान ता.लाखांदूर जि. भंडारा
५५८	रामलाल किसन दिघोरे मु. दोनाड पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
५५९	बळिराम महादेव दिघोरे मु.दोनाड पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५६०	ललीतकुमार लालाजी दिघोरे मु.दोनाड पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
५६१	गौरीशंकर लालाजी दिघोरे मु. दोनाड पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
५६२	ताराचंद सदाशिव मेश्राम मु.दोनाड पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५६३	राजेश्वर रामचंद्र मेश्राम मु. दोनाड पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
५६४	विठठल लक्ष्मण बावणे मु. मुर्झा पो. पारडी ता.लाखांदुर जि.भंडारा
५६५	अंकोश चिंधु सोनवाने मु. मुर्झा पो. पारडी ता. लाखांदुर जि. भंडारा
५६६	ओमप्रकाश लक्ष्मण बावणे मु. मुझे पो. पारडी ता. लाखांदुर जि. भंडारा
५६७	सखाराम संभु चाचेरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
५६८	सुभाष सखाराम चाचेरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५६९	कारु झिबल नागपुरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
५७०	भगवान सुदाम मेश्राम मु.ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५७१	ब्रम्हदास भगवान मेश्राम मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५७२	रतिराम वातु शहारे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५७३	गंगाधर किसन चाचेरे मु. ईटान पो. ईटान ता.लाखांदुर जि. भंडारा
५७४	अंबादास सुखदेव बावणे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५७५	महेश भगवान मेश्राम मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५७६	ज्ञानेश्वर मनिराम दिघोरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५७७	देविदास रामा बावणे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५७८	मोतीलाल गोसाई दिघोरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५७९	कृष्णा गोसाई दिघोरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५८०	रविंद्र दसरु मेश्राम मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५८१	अतुल अशोक चाचेरे मु. ईटान पो. ईटान ता.लाखांदुर जि. भंडारा
५८२	मुन्ना महादेव दिघोरे मु.ईटान पो. ईटान ता.लाखांदुर जि. भंडारा
५८३	यशवंत श्रावण पवनकर मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५८४	अशोक गोमा चाचेरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५८५	रविशंकर मनिराम दिघोरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५८६	शिवसागर देवराम कुंभरे मु.ईटान पो. ईटान ता.लाखांदूर जि. भंडारा
५८७	देवराम खुशाल कुंभरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५८८	प्रभु नकटु दिघोरे मु. ईटान पो. ईटान ता.लाखांदुर जि. भंडारा
५८९	प्रकाश नकटु दिघोरै मु. ईटान पो. ईटान ता.लाखांदुर जि. भंडारा
५९०	प्रकाश सुखदेव बावणे मु, ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५९१	शिवराम आडकु चाचेरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भं भंडारा
५९२	श्रीराम बाजीराव दिघोरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
५९३	नुतन दादाजी मेश्राम मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
५९४	दयाराम तिमा मेश्राम मु. ईटान पो. ईटान ता.लाखांदुर जि. भंडारा
५९५	श्रीकृष्ण मोतीराम दिघोरे मु.ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५९६	रमेश वातु मेश्राम मु.ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५९७	यशवंत सकरु पचारे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
५९८	भोलाराम श्रावण बावणे मु. ईटान पो. ईटान ता.लाखांदूर जि. भंडारा
५९९	शेशराव कारु नागपुरे मु. ईटान पो. ईटान ता.लाखांदुर जि. भंडारा
६००	रामदास लव्हाजी कांबळे मु. मुरमाडी पो. पारडी ता.लाखांदूर जि. भंडारा
६०१	सत्यपाल गोपीचंद दिघोरे मु. कन्हाळगाव पो.पिपळगाव/को. ता. लाखांदूर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
६०२	प्रमोद रमेश मांढरे मु. कन्हाळगाव पो. पिंपळगाव/को. ता.लाखांदुर जि. भंडारा
६०३	गोपीचंद परसराम दिघोरे मु. कन्हाळगाव पो. पिंपळगाव/को. ता. लाखांदुर जि. भंडारा
६०४	रामचरण संतोष सुतार मु.कन्हाळगाव पो. पिंपळगाव/को. ता.लाखांदूर,
६०५	बळिराम डोमळु बावणे मु. कन्हाळगाव पो. पिंपळगाव/को. ता.लाखांदुर जि. भंडारा
६०६	सुरेश बळिराम बावणे मु. कन्हाळगाव पो. पिंपळगाव/को. ता.लाखांदूर जि. भंडारा
६०७	शिवनाथ सखाराम उके मु. भागडी पो. भागडी ता. लाखांदुर जि. भंडारा
६०८	मुरलीधर बाँदरु शहारे मु. भागडी पो. भागडी ता.लाखांदुर जि. भंडारा
६०९	डाकराम मंगर उके मु. भागडी पो. भागडी ता.लाखांदुर जि. भंडारा
६१०	प्रमोद मारोती शहारे मु. भागडी पो. भागडी ता. लाखांदुर जि.भंडारा
६११	राजु शंकर गोंधळे मु. भागडी पो. भागडी ता. लाखांदुर जि.भंडारा
६१२	महेश मधुकर शेंडे मु. भागडी पो. भागडी ता.लाखांदुर जि.भंडारा
६१३	रामप्रकाश सिताराम शेंडे मु. भागडी पो. भागडी ता. लाखांदुर जि. भंडारा
६१४	गुरुदेव साधु शेंडे मु. भागडी पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
६१५	रुपचंद देवाजी शेंडे मु. भागडी पो. भागडी ता.लाखांदुर जि. भंडारा
६१६	गुरुदास मोतीराम बावणे मु. भागडी पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
६१७	शेखर मनोहर मेश्राम मु. भागडी पो. भागडी ता. लाखांदुर जि. भंडारा
६१८	कमलेश धर्मा मेश्राम मु. भागडी पो. भागडी ता.लाखांदुर जि. भंडारा
६१९	मनोहर शिवराम मेश्राम मु. भागडी पो. भागडी ता. लाखांदूर जि. भंडारा
६२०	मधुकर लक्ष्मण शहारे मु. भागडी पो. भागडी ता.लाखांदुर जि. भंडारा
६२१	बापुशा मन्साराम दिघोरे मु.खैरी/पट पो. कुडेगाव ता.लाखांदुर जि. भंडारा
६२२	भाष्कर गनपत वाकेकार मु.खैरी/पट पो. कुडेगाव ता. लाखांदुर जि. भंडारा
६२३	सुरेश महादेव बावणे मु. दहेगाव पो. पारडी ता. लाखांदुर जि. भंडारा
६२४	योगेश्वर अभिमण मेश्राम मु. दहेगाव पो. पारडी ता. लाखांदुर जि. भंडारा
६२५	परसराम महादेव मुददलकार मु.दहेगाव पो.पारडी ता.लाखांदुर जि.भंडारा
६२६	देवेंद्र ग्यानबा कोसरे मु.दहेगाव पो. पारडी ता. लाखांदुर जि. भंडारा
६२७	माधोराव अंतराम मेश्राम मु.दहेगाव पो.पारडी ता.लाखांदुर जि.भंडारा
६२८	जितेंद्र माधोराव मेश्राम मु. दहेगाव पो. पारडी ता. लाखांदुर जि. भंडारा
६२९	लक्ष्मण नत्थू बागडे मु. दहेगाव पो. पारडी ता. लाखांदुर जि. भंडारा
६३०	भोजराज माधोराव मेश्राम मु.दहेगाव पो. पारडी ता.लाखांदुर जि. भंडारा
६३१	सोमा मुददलकार मु. दहेगाव पो. पारडी ता. लाखांदुर जि. भंडारा
६३२	महादेव महादेव धुट्टु मेश्राम मु. दहेगाव पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
६३३	गुरुदेव योदोवराव मेश्राम मु.दहेगाव पो. पारडी ता.लाखांदुर जि.भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
६३४	वसंता पांडुरंग मेश्राम मु.दहेगाव पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
६३५	शंकर सोमा मुददलकार मु. दहेगाव पो.पारडी ता.लाखांदूर जि. भंडारा
६३६	अमोल यादोराव मेश्राम मु. दहेगाव पो. पारडी ता.लाखांदूर जि. भंडारा
६३७	रघुनाथ बिसन शेंडे मु. दहेगाव पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
६३८	नामदेव पांडुरंग मेश्राम मु. दहेगाव पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
६३९	चंदु महादेव मेश्राम मु.दहेगाव पो. पारडी ता.लाखांदूर जि. भंडारा
६४०	रोशन अभिमण मेश्राम मु.दहेगाव पो. पारडी ता.लाखांदूर जि. भंडारा
६४१	प्रभु बक्षी शहारे मु. मेंढा/चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
६४२	तुळशीराम नागो दिघोरे मु. मेंढा/चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
६४३	परमेश्वर तुळशीराम दिघोरे मु. मेंढा/चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
६४४	पुरुषोत्तम गोविंदा दिघोरे मु. मेंढा/चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
६४५	प्रकाश बाळकृष्ण जराते मु. मेंढा/चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
६४६	लाला नामदेव दिघोरे मु. मेंढा/चप्राड पो. सोनी ता.लाखांदूर जि. भंडारा
६४७	जोतीराम दोडकु शहारे मु. मेंढा /चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
६४८	गोपाल फागो शहारे मु. मेंढा/चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
६४९	राधो तुळशीराम शहारे मु.मेंढा/चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
६५०	अशोक पंढरी शहारे मु. मेंढा/चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
६५१	गोविंदा दयाराम दिघोरे मु. मेंढा / चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
६५२	तुकडु नामदेव दिघोरे मु. मेंढा /चप्राड पो. सोनी ता.लाखांदूर जि. भंडारा
६५३	हेमंत महादेव दिघोरे मु. मेंढा/चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
६५४	दयाराम तुकाराम दिघोरे मु. मेंढा/चप्राड पो. सोनी ता.लाखांदूर जि.भंडारा
६५५	मनोहर वाकडु कुंभरे मु. मेंढा / चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
६५६	प्रभु सखाराम दिघोरे मु. मेंढा/चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
६५७	गोविंदा जनु दिघोरे मु. मेंढा/चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
६५८	गोविंदा माफुल शहारे मु. मेंढा/चप्राड पो. सोनी ता.लाखांदूर जि. भंडारा
६५९	सुखराम रघुनाथ बावनथरे मु.खोलमारा पो.बारव्हा ता. लाखांदूर जि. भंडारा
६६०	मधुकर रघुनाथ बावनथरे मु.खोलमारा पो.बारव्हा ता. लाखांदूर जि. भंडारा
६६१	मनोज सहादेव बावनथरे मु. खोलमारा पो. बारव्हा ता. लाखांदूर जि. भंडारा
६६२	रामचंद्र कारु बावनथरे मु. खोलमारा पो. बारव्हा ता. लाखांदूर जि. भंडारा
६६३	पुरुषोत्तम रामकृष्ण नान्हे मु. पालेपेंढरी पो.बेलाटी ता. लाखांदूर जि. भंडारा
६६४	नरेश धांडु नान्हे मु. पालेपेंढरी पो. बेलाटी ता.लाखांदूर जि. भंडारा
६६५	नेवाजी मारोती नान्हे मु. पालेपेंढरी पो. बेलाटी ता.लाखांदूर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
६६६	निलकंठ बाळकृष्ण कामथे मु.घोडेझरी पो. बेलाटी ता.लाखांदुर जि. भंडारा
६६७	श्यामराव राजीराम नान्हे मु. सोनेगाव पो. हरदोली ता. लाखांदुर जि. भंडारा
६६८	दौलत बाळकृष्ण कामथे मु. घोडेझरी पो.हरदोली ता. लाखांदूर जि. भंडारा
६६९	अमोल केवळराम नान्हे मु. सोनेगाव पो.हरदोली ता.लाखांदुर जि. भंडारा
६७०	अर्जुन हरिचंद्र कामथे मु.घोडेझरी पो.हरदोली ता.लाखांदुर जि. भंडारा
६७१	बालकदास केवळराम नान्हे मु. सोनेगाव पो. हरदोली ता.लाखांदूर जि. भंडारा
६७२	संजय जयदेव नान्हे मु. सोनेगाव पो. हरदोली ता. लाखांदुर जि. भंडारा
६७३	भीमराव हरिचंद्र कामथे मु. घोडेझरी पो. बेलाटी ता. लाखांदूर जि. भंडारा
६७४	नरेश महादेव नान्हे मु. सोनेगाव पो.हरदोली ता.लाखांदुर जि. भंडारा
६७५	राजेश तुकाराम दिघोरे मु. सोनेगाव पो. हरदोली ता. लाखांदूर जि. भंडारा
६७६	मोरेश्वर तुकाराम दिघोरे मु. सोनेगाव पो.हरदोली ता. लाखांदुर जि.भंडारा
६७७	गजानन फागो आत्राम मु. पो. सरांडी/बुज ता. लाखांदुर जि. भंडारा
६७८	विनोद दशरथ कांबळे मु. पो. सरांडी/बुज ता. लाखांदुर जि. भंडारा
६७९	मुरलीधर श्रावण बावणे मु. पो. सरांडी/बुज ता.लाखांदुर जि. भंडारा
६८०	ओमप्रकाश सुखदेव बावणे मु. पो. सरांडी/बुज ता.लाखांदुर जि. भंडारा
६८१	विठठल जिवतु धोपे मु. पो. सरांडी/बुज ता.लाखांदुर जि. भंडारा
६८२	गोवर्धन वातु मेश्राम मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
६८३	सुखदेव दसरु मेश्राम मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
६८४	विष्णु भगवान मेश्राम मु. ईटान पो. ईटान ता.लाखांदुर जि. भंडारा
६८५	शालु सुखदेव बावणे मु.ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
६८६	शिवा रामचंद्र नागपुरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
६८७	कवळु सदाशिव वलथरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
६८८	हरिश्चंद्र काशिराम चाचीरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
६८९	मुलचंद्र श्रावण दिघोरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
६९०	गोपाल सदाशिव मांडरे मु. कन्हाळगाव पो. पिंपळगाव/को. ता. लाखांदुर जि. भंडारा
६९१	धोंडु झिंगर जराते मु. कन्हाळगाव पो. पिंपळगाव/को. ता.लाखांदुर जि. भंडारा
६९२	जिवतु मसा कांबळे मु. मुरमाडी पो. पारडी ता. लाखांदुर जि. भंडारा
६९३	युवराज रामलाल बागडे मु. मुरमाडी पो. पारडी ता. लाखांदुर जि. भंडारा
६९४	निताराम बकाराम मेश्राम मु. मुरमाडी पो. पारडी ता. लाखांदुर जि. भंडारा
६९५	रविंद शंकर कांबळे मु. मुरमाडी पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
६९६	विठठल मारोती मेश्राम मु. मुरमाडी पो. पारडी ता.लाखांदुर जि. भंडारा
६९७	ज्ञानेश्वर दुधराम कांबळे मु. मुरमाडी पो. पारडी ता. लाखांदुर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
६९८	पंढरी गोविंदा मानकर मु. मासळ पो.मासळ ता. लाखांदुर जि. भंडारा
६९९	गोपाल तुळशिराम वकेकार मु. आसोला पो. कुळेगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
७००	सुरेश किसन दिघोरे मु.चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७०१	कारु वासुदेव खेडकर मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७०२	संदिप रमेश दिघोरे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७०३	अर्जुन राघो दिघोरे मु.चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७०४	गोपाळा रामजी दिघोरे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७०५	किसन शंकर दिघोरे मु. चप्राड पो. सोनी ता.लाखांदूर जि. भंडारा
७०६	शामराव गोमा सोनवाने मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७०७	रामलाल मनिराम दिघोरे मु.चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७०८	शंकर नत्थु दिघोरे मु, चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
७०९	देवाजी नत्थु दिघोरे मु, चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७१०	मनोहर दोळकु शहारे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७११	राजेंद्र हरिराम दिघोरे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७१२	विलास पंढरी शहारे मु. चप्राड पो. सोनी ता.लाखांदुर जि. भंडारा
७१३	विलास देवराम दिघोरे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७१४	दादाजी भिवा दिघोरे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७१५	हरिश्चंद्र दयाराम दिघोरे मु.चप्राड पो.सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७१६	शामराव हरी पचारे मु.खैरणा पो.मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
७१७	सुधाकर मोतीराम नागपुरे मु.खैरणा पो. मोहरणा ता. लाखांदुर जि. भंडारा
७१८	सोमा नत्थु पचारे मु.खैरणा पो. मोहरणा ता.लाखांदुर जि. भंडारा.
७१९	अरुन मोतीराम नागपुरे मु. खैरणा पो. मोहरणा ता. लाखांदुर जि. भंडारा
७२०	प्रकाश उरकुडा भानारकर मु.खैरणा पो. मोहरणा ता. लाखांदुर जि. भंडारा
७२१	लोचन मनिराम भानारकर मु.खैरणा पो. मोहरणा ता. लाखांदुर जि. भंडारा
७२२	दुर्योधन गणपत कामथे मु. तई/बु.पो.हरदोली ता. लाखांदुर जि. भंडारा
७२३	मच्छींद्र पांडुरंग पचारे मु.तई/बु.पो.हरदोली ता.लाखांदूर जि.भंडारा
७२४	चक्रधर अरुण नान्हे मु. तई/बु. पो. हरदोली ता. लाखांदुर जि. भंडारा
७२५	गिता अरुण नान्हे मु.तई/बु. पो. हरदोली ता.लाखांदूर जि. भंडारा
७२६	प्रभुदास गोपाळा कामथे मु. तई/बु.पो.हरदोली ता. लाखांदूर जि. भंडारा
७२७	चिंतामण रुषी नान्हे मु. तई/बु.पो. हरदोली ता. लाखांदूर जि. भंडारा
७२८	सविता गोमा नान्हे मु. तई/बु.पो.हरदोली ता.लाखांदुर जि. भंडारा
७२९	नामदेव श्रावण दिघोरे मु. दोनाड पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
७३०	शामदेव श्रावण दिघोरे मु. दोनाड पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
७३१	देवराम सुखराम दिघोरे मु. दोनाड पो. ईटान ता.लाखांदुर जि. भंडारा
७३२	टिकाराम सदाशिव वाघधरे मु. मडेघाट पो.पिंपळगाव/को. ता.लाखांदूर जि.भंडारा
७३३	बंडु मारोती सोनवाने मु. मडेघाट पो. पिंपळगाव/को. ता.लाखांदुर जि. भंडारा
७३४	आनंदराव हरि वाघधरे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/को. ता.लाखांदुर जि. भंडारा
७३५	भाष्कर सिताराम शेंडे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/को. ता. लाखांदुर जि. भंडारा
७३६	बाळकृष्ण रतिराम वाघधरे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/को. ता.लाखांदुर जि.भंडारा
७३७	दयाराम किसन वाघधरे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/को. ता.लाखांदुर जि.भंडारा
७३८	बाजीराव नत्थु वाघधरे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/को. ता.लाखांदुर जि. भंडारा
७३९	बाबुराव नत्थु वाघधरे मु. मडेघाट पो.पिंपळगाव/को. ता.लाखांदुर जि. भंडारा
७४०	कैलास काशिराम दिघोरे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/को. ता.लाखांदुर जि.भंडारा
७४१	देवाजी मोतीराम नागपुरे मु.खैरणा पो. मोहरणा ता.लाखांदुर जि. भंडारा
७४२	शालीक उरकुडा भानारकर मु. खैरणा पो. मोहरणा ता. लाखांदुर जि.भंडारा
७४३	सुखदेव पांडुरंग खेडकर मु. खैरणा पो. मोहरणा ता.लाखांदूर जि. भंडारा
७४४	भुमिनाथ नामदेव दिघोरे मु. खैरणा पो. मोहरणा ता. लाखांदुर जि. भंडारा
७४५	पवन लाला पचारे मु. खैरणा पो. मोहरणा ता.लाखांदुर जि. भंडारा
७४६	राज्यपाल श्रीराम भानारकर मु. खैरणा पो. मोहरणा ता.लाखांदुर जि. भंडारा
७४७	क्रिष्णा नामदेव दिघोरे मु. खैरणा पो. मोहरणा ता. लाखांदूर जि. भंडारा
७४८	सुरेश तानु भानारकर मु, खैरणा पो. मोहरणा ता.लाखांदुर जि. भंडारा
७४९	नरेश तानु भानारकर मु. खैरणा पो. मोहरणा ता.लाखांदुर जि.भंडारा
७५०	विजय लक्ष्मण भानारकर मु. खेरणा पो.मोहरणा ता.लाखांदुर जि. भंडारा
७५१	सदानंद दागो दिघोरे मु. सोनी पो. सोनी ता.लाखांदुर जि. भंडारा
७५२	यादो सखाराम दिघोरे मु इंदोरा पो. सोनी ता.लाखांदूर जि. भंडारा
७५३	रविंद्र यादोराव दिघोरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७५४	प्रभाकर गणा कुंभले मु. सोनी पो. सोनी ता.लाखांदुर जि. भंडारा
७५५	बाळकृष्ण रतिराम कुंभले मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७५६	रतिराम गणा कुंभले मु. सोनी पो.सोनी ता.लाखांदुर जि.भंडारा
७५७	जयप्रकाश श्रीराम पचारे मु.सोनी पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७५८	रामकृष्ण बाबुराव नैताम मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७५९	गजानन गोविंदा शेंडे मु. इंदोरा पो. सोनी ता.लाखांदुर जि. भंडारा
७६०	तेजराम नारायन वाघधरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७६१	दिपक हरि पचारे मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
७६२	दादाजी रामकृष्ण नैताम मु. सोनी पो. सोनी ता.लाखांदुर जि. भंडारा
७६३	काशिनाथ जनार्दन शेंडे मु. सोनी पो. सोनी ता.लाखांदुर जि. भंडारा
७६४	अनिल देवराम वाघधरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७६५	दादाजी जोतीराम कुंभले मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७६६	मारोती सोमा वाघधरे मु. इंदोरा पो. सोनी ता.लाखांदुर जि. भंडारा
७६७	मोकेश नामदेव दिघोरे मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७६८	प्रकाश बळीराम कोल्हे मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७६९	श्रावण कोटु कामथे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७७०	बबन देवराम पचारे मु. सोनी पो. सोनी ता.लाखांदुर जि. भंडारा
७७१	कालीदास शंकर दिघोरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७७२	शंकर सखाराम दिघोरे मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
७७३	हरि तुकाराम पचारे मु.सोनी पो.सोनी ता.लाखांदुर जि.भंडारा
७७४	संतोष पांडुरंग कांबळे मु. सोनी पो. सोनी ता.लाखांदुर जि. भंडारा
७७५	लालचंद विश्वनाथ कोल्हे मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७७६	विश्वनाथ लहानु कोल्हे मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७७७	संतोष सिताराम वाघधरे मु.इंदोरा पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७७८	निलकंठ गणाजी कुंभले मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७७९	राजीराम गणा कुंभले मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७८०	कैलाश पंढरी कोल्हे मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७८१	युवराज सोमा कुंभले मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७८२	प्रेमदास मखरु कोल्हे मु.सोनी पो.सोनी ता.लाखांदुर जि. भंडारा
७८३	रुषी पंढरी पुंडे मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७८४	विकास देवराम वाघधरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७८५	सदानंद बाबुराव नैताम मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७८६	परसराम बकाराम दिघोरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७८७	कैलाश सोमा कुंभले मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७८८	सुरेंद्र चेताराम कुंभले मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदूर जि, भंडारा
७८९	मोरेश्वर कुसन दिघोरे मु, इंदोरा पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७९०	शैलेश नामदेव दिघोरे मु.इंदोरा पो. सोनी ता. लाखांदूर जि, भंडारा
७९१	दामा फागण दिघोरे मु. इंदोरा पो. सोनी ता.लाखांदुर जि. भंडारा
७९२	रविंद्र हिरामण नागपुरे मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७९३	देवदास अर्जुन दिघोरे मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
७९४	सुरेश आनंदराव वाघधरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७९५	आनंदराव मंगर वाघधरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७९६	सुभाष देवराम वाघधरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
७९७	रामलाल दिनाजी नागपुरे मु.सोनी पो. सोनी ता.लाखांदुर जि. भंडारा
७९८	भारत बाबुराव दिघोरे मु. इंदोरा पो. सोनी ता. लाखांदुर जि. अहार
७९९	लक्ष्मीकांत दामाजी दिघोरे मु.इंदोरा पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
८००	नानाजी राजीराम दिघोरे मु.इंदोरा पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
८०१	संतोष सुदाम नागपुरे मु. सोनी पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारहा
८०२	श्रावण सिवा कुंभले मु.सोनी पो. सोनी ता.लाखांदूर जि. भंडारा
८०३	वामण पंढरी कोल्हे मु.सोनी पो. सोनी ता. लाखांदुर जि. भंडारा
८०४	राजेश गंभिर मेश्राम मु. नांदेड पो. ईटान ता.लाखांदुर जि.भंडारा
८०५	पुंडलीक बाबुराव वैलथरे मु.नांदेड पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
८०६	लव्हा शंकर मेश्राम मु. नांदेड पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
८०७	किशोर लव्हाजी मेश्राम मु.नांदेड पो. ईटान ता.लाखांदुर जि. भंडारा
८०८	शिवा शमसिर मेश्राम मु.नांदेड पो.ईटान ता.लाखांदुर जि. भंडारा
८०९	गिरधर बापुराव वैलथरे मु. नांदेड पो. ईटान ता.लाखांदुर जि. भंडारा
८१०	मारोती जेतु वैलथरे मु. नांदेड पो. ईटान ता.लाखांदुर जि.भंडारा
९१	अशोक राघो वैलथरे मु. नांदेड पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
८१२	तुलाराम राघो वैलथरे मु.नांदेड पो. ईटान ता.लाखांदुर जि.भंडारा
८१३	वामण अशोक वैलथरे मु. नांदेड पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
८१४	रामजी केवा मेश्राम मु. नांदेड पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
८१५	ज्योतीबा संभाजी मेश्राम मु. नांदेड पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
८१६	केवा शंकर मेश्राम मु. नांदेड पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
८१७	राघो धर्मा वैलथरे मु.नांदेड पो. ईटान ता.लाखांदुर जि. भंडारा
८१८	राजु लव्हाजी मेश्राम मु. नांदेड पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा
८१९	अंतकला अरुण शेंडे मु. मडेघाट पो.पिंपळगाव/को. ता.लाखांदुर जि. भंडारा
८२०	मुखळन सहादेव दिघोरे मु.घोडेझरी पो.बेलाटी ता.लाखांदुर जि. भंडारा
८२१	विनायक तुकाराम पचारे मु.सोनेगाव पो.हरदोली ता. लाखांदुर जि. भंडारा
८२२	शशिकला महेंद्र वाघधरे मु. मडेघाट : पो. पिंपळगाव/को. ता. लाखांदुर जि. भंडारा
८२३	कुसुम होमराज शेंडे मु. मडेघाट पो. पिंपळगाव/को. ता.लाखांदूर जि. भंडारा
८२४	टिकाराम मुखरु मेश्राम मु.मडेघाट पो. पिंपळगाव/को. ता.लाखांदुर जि.भंडारा
८२५	टिकाराम लक्ष्मण बावणे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदुर जि. भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
८२६	केशव शंकर दुधपचारे मु.ईटान पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
८२७	लाला सखरु दिघोरे मु.ईटान पो. ईटान ता.लाखांदूर जि. भंडारा
८२८	ज्ञानेश्वर हरिचंद्र कांबळे मु. चिकना पो. बारव्हा ता.लाखांदूर जि. भंडारा
८२९	देविदास घुसा मेश्राम मु. ईटान पो.ईटान ता.लाखांदूर जि. भंडारा
८३०	सितकुरा राजीराम मेश्राम मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
८३१	मुखरन लक्ष्मण बावणे मु.ईटान पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
८३२	तुकाराम संभु चाचेरे मु.ईटान पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
८३३	ताराचंद काशिराम चाचेरे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
८३४	रुपेश मुखरन बावणे मु.ईटान पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
८३५	निकेश मुखरन बावणे मु.ईटान पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
८३६	मोतीराम लक्ष्मण बावणे मु. ईटान पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
८३७	किशोर महादेव दिघोरे मु.ईटान पो. ईटान ता.लाखांदूर जि. भंडारा
८३८	रमेश दसरु मेश्राम मु.ईटान पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
८३९	ज्ञानेश्वर मारोती सिंदीमेश्राम मु.विरली/खुर्द पो. ईटान ता. लाखांदूर जि. भंडारा
८४०	लक्ष्मण श्रावण बावणे मु. मुर्झा पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
८४१	पुरुषोत्तम कारु शहारे मु. मुर्झा पो. पारडी ता. लाखांदूर जि. भंडारा
८४२	मुरलीधर चरनदास बावणे मु. मुर्झा पो. पारडी ता.लाखांदूर जि. भंडारा
८४३	भारत मोतीराम मानकर मु.कुडेगाव पो. कुडेगाव ता. लाखांदूर जि. भंडारा
८४४	गजानन मारोती मानकर मु. कुडेगाव पो. कुडेगाव ता.लाखांदूर जि. भंडारा
८४५	राजेश दुधराम बकेकार मु.कुडेगाव पो. कुडेगाव ता.लाखांदूर जि. भंडारा
८४६	विकास भिवाजी दिघोरे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
८४७	रतिराम भिवाजी दिघोरे मु. चप्राड पो. सोनी ता.लाखांदूर जि. भंडारा
८४८	रविंद्र बळिराम दिघोरे मु.चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि.भंडारा
८४९	शंकर दौलत दिघोरे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
८५०	मंदा अशोक मांडरे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
८५१	विजय गोपाळा दिघोरे मु.चप्राड पो.सोनी ता.लाखांदूर जि.भंडारा
८५२	विकास पंढरी शहारे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
८५३	विश्वनाथ माधो शहारे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
८५४	दिलीप आडकू दिघोरे मु. चप्राड पो. सोनी ता. लाखांदूर जि. भंडारा
८५५	नितीन दयाराम शेंडे, मु. अर्जुनी पो. कारधा, ता. जि. भंडारा
८५६	किशोर गंगाधर मेश्राम, मु. अर्जुनी पो. मानेगाव (बा), ता. जि. भंडारा
८५७	रामकृष्ण बाबुराव वखरे, मु.कवलेवाडा, पो. आमगाव (दिघारी), भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
८५८	देविदास राजाराम चुनोडे, मु.कवलेवाडा, पो. आमगाव, भंडारा
८५९	तेजराम हरिचंद उके, मु. चोवा, पो. पहेला, भंडारा,
८६०	दिलीप हरिचंद उके, उके, मु. चोवा, पो. पहेला, भंडारा
८६१	अमित ईश्वर कोल्हे मु. बोळदे पो. गाँडउमरी ता. साकोली जि. भंडारा
८६२	प्रकाश पुना मेश्राम मु. सिरेंगावटोला पो.सानगडी ता. साकोली जि. भंडारा
८६३	दुर्वास फत्तु चाचेरे मु. सिरेंगावटोला पो.सानगडी ता. साकोली जि. भंडारा
८६४	भागवत चैतराम चाचेरे मु.सिरेंगावटोला पो. सानगडी ता. साकोली जि. भंडारा
८६५	अंकुश बकाराम चाचेरे मु. सिरेंगावटोला पो.सानगडी ता. साकोली जि. भंडारा
८६६	अभिमन देवदास चाचेरे मु. सिरेंगावटोला पो. सानगडी ता. साकोली जि. भंडारा
८६७	गुलाब हरिदास चाचेरे मु. सिरेंगावटोला पो.सानगडी ता. साकोली जि. भंडारा
८६८	भाष्कर जाँधरु माउलीमेश्राम मु. सिरेंगावटोला पो. सानगडी ता. साकोली जि. भंडारा
८६९	किशोर पाउलदास मेश्राम मु.बाँडे पो. खंडाळा ता. साकोली जि, भंडारा
८७०	सखाराम टेकलु कांबळे मु.बाँडे पो. खंडाळा ता. साकोली जि. भंडारा
८७१	धनपाल हरिचंद्र गोंधळे मु.बाँडे पो. खंडाळा ता. साकोली जि. भंडारा
८७२	रामेश्वर खोजराम कोसरे मु.लवारी पो.लवारी ता. साकोली जि. भंडारा
८७३	वसंता खोजराम कोसरे मु.लवारी पो. लवारी ता
८७४	नाशिक वासुदेव शेंडे मु.लवारी पो. लवारी ता. साकोली जि. भंडारा
८७५	घनश्याम डुकरु शेंडे मु.लवारी पो.लवारी ता. साकोली जि. भंडारा
८७६	मागो सहागु शेंडे मु.लवारी पो. लवारी ता. साकोली जि. भंडारा
८७७	गौरीशंकर मुखरु शेंडे मु. लवारी पो. लवारी ता. साकोली जि. भंडारा
८७८	मोतीराम ईसरु वलथरे मु.लवारी पो.लवारी ता. साकोली जि. भंडारा
८७९	नरेश नामदेव मेश्राम मु. खंडाळा पो. खंडाळा ता. साकोली जि. भंडारा
८८०	वामन महादेव बागडे मु. वडद पो.बडद ता. साकोली जि. भंडारा
८८१	मिच्छिंद्रनाथ आनंदराव वलथरे मु.उमरी पो.उमरी ता. साकोली जि. भंडारा
८८२	नेताजी सदाराम बावणे मु. महालगाव पो. पळसगाव/सो. ता. साकोली जि. भंडारा
८८३	पतिराम आसाराम शेंदरे मु.पो. मालुटोला ता. साकोली जि. भंडारा
८८४	रतिराम बाबुराव वाघाडे मु.पो. मालुटोला ता. साकोली जि. भंडारा
८८५	इंद्रपाल पतिराम शेंदरे मु.पो. मालुटोला ता. साकोली जि. भंडारा
८८६	उदेश तेजराम वलथरे मु.पो. बाम्पेवाडा ता. साकोली जि. भंडारा
८८७	सुनिल उत्तम वलथरे मु.पो. बाम्पेवाडा ता. साकोली जि.भंडारा
८८८	पुरुषोत्तम हरि भानारकर मु. पो. कुंभली ता. साकोली जि. भंडारा
८८९	लखनदास रामु बर्वे मु.पो.कुंभली ता.साकोली जि.भंडारा

अ. क्र.	लाभार्थ्यांचे नाव व पत्ता
८९०	मधुकर महागु मेश्राम मु. महालगाव पो. पळसगाव/सो. ता.साकोली जि.भंडारा
८९१	विनोद काशिराम मेश्राम मु. पळसपानी पो. चांदोरी ता. साकोली जि. भंडारा
८९२	संजय घनश्याम मेश्राम मु. पळसपानी पो. चांदोरी ता. साकोली जि. भंडारा
८९३	भिमराव देवचंद मेश्राम मु. पळसपानी पो. चांदोरी ता. साकोली जि. भंडारा
८९४	रविंद्र केवळराम मेश्राम मु. निपरटोला पो. चांदोरी ता. साकोली जि. भंडारा
८९५	अंकुश प्रकाश कोल्हे मु. पळसपानी पो. चांदोरी ता. साकोली जि. भंडारा
८९६	मारोती तुकड्डु शेंडे मु. पळसपानी पो. चांदोरी ता. साकोली जि. भंडारा
८९७	सुभाष सुरेश मेश्राम मु. पळसपानी पो. चांदोरी ता. साकोली जि. भंडारा
८९८	प्रभाकर गोविंदा मांडारकर मु. पळसपानी पो. चांदोरी ता. साकोली जि.भंडारा
८९९	सुखराम हिवराज मेश्राम मु. पळसपानी पो. चांदोरी ता. साकोली जि. भंडारा
९००	गोपाल शामराव मेश्राम मु. पळसपानी पो. चांदोरी ता. साकोली जि. भंडारा
९०१	टेकराम पिसाराम सोनटक्के मु. पळसपानी पो. चांदोरी ता. साकोली जि. भंडारा
९०२	खुशाल तातु मेश्राम मु. सालेबर्डी पो. दिघोरी/मोठी ता. साकोली जि. भंडारा
९०३	फुलन शामराव मेश्राम मु.पो. चांदोरी ता. साकोली जि. भंडारा
९०४	गजानन गोपिचंद सोनटक्के मु.पो. चांदोरी ता. साकोली जि. भंडारा
९०५	ओमप्रकाश सेवकराम सोनटक्के मु. पो. चांदोरी ता. साकोली जि. भंडारा
९०६	विजय लालचंद मेश्राम मु.किन्ही/मोखे पो. सातलवाडा ता. साकोली जि. भंडारा
९०७	होमराज वासुदेव वलथरे मु. किन्ही/मोखे पो. सातलवाडा ता. साकोली जि. भंडारा
९०८	मंगेश सुखदेव कुंभरे मु, उसगाव पो. चांदोरी ता. साकोली जि. भंडारा
९०९	गजेंद्र परसराम भानारकर मु.पो.सानगडी ता. साकोली जि. भंडारा
९१०	रामनाथ बक्षी डहारे मु.पो. सानगडी ता. साकोली जि. भंडारा रविंद्र
९११	संपंत मेश्राम मु. जांभळी/खां. पो. मालुटोला ता. साकोली जि. भंडारा
९१२	प्रकाश मारोती भानारकर मु.सानगाव. पो. सासरा ता. साकोली जि. भंडारा
९१३	माणिक अरुण मोहणकर मु.सानगाव. पो. सासरा ता. साकोली जि. भंडारा
९१४	मोरेश्वर बाबुराव माउलीमेश्राम मु. सिरेंगावर्टोला पो.सानगडी ता. साकोली जि.भंडारा

(कैलास साळुंके)
उप सचिव, महाराष्ट्र शासन